

CIN: L45400MH2008PLC179914

August 24, 2022

The Manager Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Dept of Corporate Services (CRD) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement - 14th Annual General Meeting.

Ref: Scrip Code: BSE – 533296 and NSE – FMNL.

In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings of the advertisement in relation to the 14th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, September 22, 2022 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.fmn.co.in.

Kindly acknowledge the same.

Thanking you

Yours faithfully

For Future Market Networks Limited

Anil Cherian

Head - Legal and Company Secretary

Encl: a/a

HDFC BANK LIMITED

d. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbal 400013.

[Corporate Identification Number-L65920MH1994PLC080618]

[e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com]

[Tel Nos. 022 39760001 / 0012]

Notice is hereby given that the following equity share certificates have been reported a ost/misplaced/irretrievable and the registered holders'/claimant have applied to the Ban

for the issue of duplicate share certificates. Sr. L/F Name of the Shareholder(s Dist. Nos No. No. 1 0082505 From To No. Shares 3645021-3646070 2184 1050 Niranjan Suresh Pradhan

& Madhavi Suresh Pradhan

Any person(s) who has/have any claim in respect of such share certificate/s should lodge such Any person(s) won asynave any caim in respect or such share certificates should lodge such claim/s in writing with all supporting documents at the office of our Registrars and Transfer Agents viz Datamatics Business Solutions Limited, having address at Plot No. B 5, Part B Cross Lane, MIDC Marol, Andheri (East), Mumbai 400 093 within 15 days of the publication of this notice after which no claim(s) will be entertained and the Registrars will proceed to issue the Letter of Confirmation in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2022/8 dated January 25, 2022. The Letter of confirmation shall be dispatche by our Registrars Viz. Datamatics Business Solution Limited and the request shall be processed in accordance with the aforesaid Circular. Accordingly the original share certificates shall stancancelled, any person dealing with the original share certificates (s) shall be doing so at his/he own risk and the Bank will not be responsible for it in any way.

For HDFC BANK LIMITED

SOUTH EAST CENTRAL RAILWAY **CORRIGENDUM NO. 1**

made in the F-Tender Notice No DRM-Engg-BSP-T-36, 37, 38 & 39-22-23, dated 22.07.2022, with schedule date of closing on 16/08/2022 is rescheduled as

SI. No. 1. Particulars: Last date of submission of Tender. Originally Published: 16.08.2022 Up to 11:00 hrs. Now should be read as:

30.08.2022 Up to 11:00 hrs. The above corrigendum in the notice can be seen on I.R.E.P.S website. The address of Indian railway website is http://www.ireps.gov.in All other terms and conditions wil

Divl. Railway Manager (Engg. CPR/10/196 S.E.C. Railway, Bilaspur.

South East Central Railway

© @secrail

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Principle Bank | Branch Office: ICICI Bank Ltd, Landmark Building, 4th Floor, 228A, AJC Bose Road, Kolkata 700020 | CIN No: L65190GJ1994PLC021012, www.icicibank.com

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

l	Sr. No	Borrower/ Loan	Description of Property/ Date of Symbolic Possession	Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
	1.	Anurag Sharma/ Sarita Sharma/ Lakshmi Sharma (Guarantor)/ A 201 Vrindavan Society Shastri Nagar Goregaon West Saraswati Bank Maharashtra Mumbai - 400104/ LBGUW00005359363	No.712 Patta No.116, Vill- Gauhan Club Mouza- Ulubari Ward No. 35 P.S. Latasil, Assam Guwahati (admeasuring An Area of 900 Sq.ft. Super Built Up Area And Undivided Proportionate Share of Land of 19 Lechas /	30,23,097/-	Mumbai/ Guwahati
1					

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date : August 23, 2022 Place: Mumbai Authorized Officer

Aspire Home Finance Corporation Limited CIN: - U65923MH2013PLC248741

ASPIRE Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES) Whereas the undersigned being the Authorised Officer of the Aspire Home Finance Corporation Ltd. under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise o powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the

undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Aspire Home Finance Corporation Ltd., for the amount and interest thereon as

per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Sr. Loan Agreement No. / Domand Date of

No	Name of the Borrower/ Co Borrower/Guarantor	Notice Date & Amount	possession Taken	Property/ies mortgaged
1	LXPAN00315-160007464 Nitin Krishna Kedari & Priya Nitin Kedari	22-02-2021 for Rs. 1772463.91/-		Flat No 201, 2nd Floor, Shree Bhave Sadan Building, Cts No. 1217, 1218, 1219, 1221, At Village Pali, Near Gujrati Samaj Hall, Sudhagad, Raigad, Maharashtra - 400601
2	LXPAN00416-170049798 Anis Khalil Shaikh & Rojina Anis Shaikh	18-01-2018 for Rs. 1434793/-	17-08-2022	Flat No 102 A Wing 1st Floor Saara Complex, S No 130 P , Village Padaghar , Bhiwandi Dist Thane 401204 Thane Maharashtra India
3	LXKAL00118-190071559 Kailashnath Rama Nand Tiwari & Kiran Kailashnath Tiwari	22-11-2021 for Rs. 1141666/-	17-08-2022	Flat No 102, 1st Floor, Survey No 16, 11, 15/1, Etc Magic Apartment Chs, A - Wing, At - Shelar, Taluka - Bhiwandi, District - Thane, Near Bismillah Hotel, Thane, Maharashtra - 421302
				S4/-

Sd/-Authorized Officer Place: Maharashtra (Aspire Home Finance Corporation Ltd.)

Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix - IV A) (Rule 8(6)) ale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporati office at Plot No.98,Udyog Vihar, Phase-IV,Gurgaon-122015.(Haryana) and Branch Office at:-IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plo No.B-23 , Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 & Shop No.201, The Edge, 2nd floor Behind Prakash Talkies, near ICICI Ban Palghar (W) - 401404. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002(hereinafter "Act" Whereas the Auhorized Officer ("AO") of IIFL-HFL had taken the possession of the following propertylies pursuant to the notice issued U/S 13(2) of th Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website

Borrower(s)/ Co- Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property/ Secured Asset	Date of Symbolic Possession	Reserve Price	
1.Mr. Manish Zomal Gupta 2. Mrs.Sushila	19-Feb-2022 Rs.25,07,688/- (Rupees Twenty Five Lakh Seven Thousand Six Hundred Eighty Eight Only)	All that part and parcel of the property bearing Flat No. 301, On Third Floor, Built Up Area - measuring 534	09-June-2022 Total Outstanding As On Date 19 - Aug - 2022	Rs.18,94,900/-(Rupees Eighteen Lakh Ninety Four Thousand Nine Hundred Only	
Manish Gupta	Bid Increase Amount	Sq.Ft In The Building Known As Gulshan Palace, Situated At Village	Rs.26,71,470/-	Earnest Money Deposit (EMD)	
(Prospect No.907815)	Rs.25,000/-(Rupees Twenty Five Thousand Only)	Kulgaon , Taluka Ambernath , Dist Thane.	(Rupees Twenty Six Lakh Seventy One Thousand Four Hundred Seventy Only)	Rs.1,89,490/-(Rupees One Lakh Eighty Nine Thousand Four Hundred Ninety Only)	
1.Mr. Gaurav Kirit Mehta		All that part and parcel of the prop- erty bearing Flat bearing No.203 on the 2nd floor in, admeasuring area	Date of Symbolic Possession	Rs.21,85,400/- (Rupees Twenty One Lakh	
2Bhavisha	(Rupees Twenty Eight Lakh Ninety Thousand	of 509.62 sq. ft. i.e. 47.37 sq. mtrs.& - Balcony area of of 94.99 sq. ft. i.e. 8.83 sq. mtrs built-up area in the Building No. 2 known as 'Vrundavan Heights' constructed on the Plot No.	09-Jun-2022	Eighty Five Thousand Four Hundred Only)	
Industries	Nine Hundred Ninety Four Only)		Total Outstanding As On Date 19 - Aug - 2022	Earnest Money Deposit (EMD	
3.Mr.Kirit	Bid Increase Amount	10, 12, 14, 16, 18, 20 having Survey No. 380/1,2, 381, 832/3/4, situated	Rs.30,98,823/-	Rs.2,18,540/-	
Bhagwanbhai Mehta 4. Mrs.Sejal G Mehta	Rs.25,000/- (Rupees Twenty Five	atVillage Mahim, Taluka Palghar, District Palghar and within the of Gram Panchayat Mahim, Taluka	(Rupees Thirty Lakh Ninety EightThousand Eight	(Rupees Two Lakh Eightee Thousand Five Hundred Forty Only)	
(Prospect No.845548)	Thousand Only)	Panchayat Samiti Palghar, 401404, Maharashtra,India	Hundred Twenty Three Only)	1 orly Only)	
Date of Inspec	ction of property	EMD Last Date	Date/ Time of E-Auction		
30-Aug-2022, 1	100 hrs -1400 hrs	02-Sep-2022 till 5 p.m.	06-Sep-2022 1100 hrs-1300 hrs.		

Mode of Payment: All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/ NEFT The accounts details are as follows: a) Name of the account: IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank: Standard Charted Bank Ltd., c) Account No: 53105066294, d) IFSC Code: SCBL0036025 or through Payment Link: https://quickpay.iiflfinance.com

TERMS AND CONDITIONS:

For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit send their "Tender FORM" along with the pay ment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last similar to the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment The purchaser has to bear the cess, applicable stamp duly, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, lant and all other incidental costs, charges including all taxes and rates outloanies relating to the property.

4. The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property.

Bidders are advised to go through the website https://hankeauctions.com and https://www.iif.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E-mail ID: support@bankeauctions.com, Support Helpline Numbers: @ 7291981124/25/26 and any property related query Mr. Jitendra Gupta @ 941-9372288003, Email: jitendra.gupta1@iffl.com

Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.

In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

10. AO reserves the rights to postpone/ cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute in tender/ Auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

15 DAYS SALE NOTICE UNDER THE RULE 9 SUB RULE (1) OF SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/ Auction, the decision of AD of IIFL-HFL will be final.

16 DAYS SA Place:- Thane/Palghar , Date: 23-Aug-2022 Sd/- Authorised Officer, IIFL Home Finance Limited



e-TENDER NOTICE

No. AESWM GN/1930/Dated: 17.08.2022

The Municipal Commissioner of Greater Mumbai invites item rate e-tender for the following works returnable on 25.08.2022 @ 16.00 P.M. from all the contractors carrying out the similar type work of MCGM for the same magnitude and having office in Mumbai & having vendor no. from M.C.G.M.

E-tenders are required to be submitted in A, B & C packets systems in website of MCGM.

Invitation of e-tendering for Hiring of Motor Boat operated pontoons and life guards during Ganpati Festival 2022 at various immersion locations on Dada & Mahim Chowpaty under AE SWM G/North Ward. Rs. 1416/- (Rs. 1200/- + 9% SGST + 9% COST).	Sr. No.	Name of the work	Tender No.	E.M.D. (Rs.)	Cost of e-tender Copy
		Motor Boat operated pontoons and life guards during Ganpati Festival 2022 at various immersion locations on Dada & Mahim Chowpaty under AE SWM			(Rs. 1200/- + 9% SGST +

1. Mode of pay-Bidders shall pay Earnest Money Deposit online through ment of E.M.D. payment gateway on or before due date and time prescribed. As per Circular No. CA/F/FAR/FI/502/201 5-1 6 dt 02.11.2015

Period for sale From 17.08.2021 to 25.08.2022 @ 16.00 p.m. The details of of Blank tender e-tender are displayed on MCGM website www.mcgm.gov.in

Date of receipt The e-Tender sale will start from: 17.08.2022 from 18.00 PM The last date of e-Tender sale will be: 25.08.2022 upto of tender 16.00 PM

Submission of e-Tender: 25.08.2022 upto 16.00 PM The packet 'A' will be opened on 25.08.2022 16.00 PM The packet 'B' will be opened on 25.08.2022 @ 16.10 PM The packet 'C' will be opened on 26.08.2022 @ 16.00 PM

4. Date of opening Packet - A & B of Tenders 25.08.2021 16.00 & 16.10 PM Packet - C 26.08.2022 @ 16.00 PM

PRO/1135/ADV/2022-23 **Assistant Commissioner**

FUTURE MARKET NETWORKS LIMITED Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC179914

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari – Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai – 400060. Tel: 022 – 40552200 | Fax: 022 – 40552201

Email: info.fmnl@futuregroup.in | Website: www.fmn.co.in

NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING &
E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 14th Annual General Meeting ("AGM") of the Membe the Company is scheduled to be held on Thursday, September 22, 2022 at 2:00 p.m through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") to transact the business as set forth in the Notice convening the said AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013, general circulars issued by Ministr of Corporate Affairs viz. 14/2020, 17/2020, 20/2020, 22/2020, 33/2020, 39/2020 02/2021, 10/2021, 20/2021 and 3/2022 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities Exchange Board of India (SEBI).

In compliance with the above circulars, electronic copies of the notice of AGM will be sen to all the members whose email addresses are registered with Company/ Depository Participant(s). Shareholders holding their shares in dematerialized mode, are requested to register their email address and mobile numbers with their relevant depository through their depository participant(s). Members holding their shares in physical mode, are requested to register their email address and mobile numbers with Company's Share Fransfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in.

The Annual Report along with the Notice of AGM will also be available on the Company's website at www.fmn.co.in, websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on website of NSDL at www.evoting.nsdl.com. Members will have opportunity to cast their vote remotely on the business as set forth in

Notice of AGM through electronic voting system. The Manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visi www.fmn.co.in to obtain such details.

The Notice of AGM will be sent to the members of the Company in accordance with the applicable laws at their email addresses in due course

> For Future Market Networks Limite Anil Cheria

Place: Mumbai Date : August 22, 2022 Head - Legal and Company Secretary

1. Mr. Ashok Surjanprasad Yadav

R No. 475 Shri Yaday Compound

East, Thane, Maharashtra - 421203

Registered Office, Thrissur Zonal Office, Jolly Makers Chambers II, 4th Floor, Vinay K Shah Marg, Nariman Point, Mumbai -21, e-mail:westernzone@csb.co.in

ଓCSBBank

Sd/

DEMAND NOTICE u/s 13 (2) of the SARFAESI Act

2. Smt. Sunita Ashok Yaday

W/o Mr. Ashok Surjanprasad Yadav

Thane, Maharashtra – 421203

Dawadi Road, Dawadi Goan, Dombivli-R.No. 475. Shri, Yaday Compound, Dawadi Road, Dawadi Goan, Dombivli- East, Thane, Maharashtra - 421203 East, Thane, Maharashtra - 421203 4. Mr. Rajesh Kumar Yadav 3. Mr. Siddhanath Surjanprasad Yadav R.No. 475, Shri. Yadav Compound, R.No. 475, Shri. Yadav Compound, Dawadi Dawadi Road, Dawadi Goan, Dombivli-Road, Dawadi Goan, Dombivli- East,

5. Smt. Anuradha Siddhnath Yadav $W/o\,Mr.\,Siddhanath\,Surjanprasad\,Yadav,\,R.No.\,475,\,Shri.\,Yadav\,Compound,\,Dawad\,Road,\,Dawadi\,Goan,\,Dombivli-\,East,\,Thane,\,Maharashtra-\,421203$

A sum of Rs. 24,56,295.51 (Rupees Twenty Four Lakhs Fifty Six Thousand Two Hundred Ninety Five and Paise Fifty One only) as on 05.06.2022 is due to CSB Bank Limited formerly The Catholic Syrian Bank Ltd, Andheri West Branch with future interest under the credit facilities granted to you. Since you have defaulted payment, the account has been classified as NPA on 05.06.2022. A Regd A/D Notice dt 22.06.2022 was sent to you under section 13(2) of the SARFAESI Act 2002, that if you fail to discharge the said debt with future interest and costs within 60 days from the date of receipt of Notice, the Bank will exercise all or any of the rights under the Act including enforcement of the

security interest created by you in favour of the Bank described below:All that part and parcel of Shop No. 5/13, Ground Floor, admeasuring 500 Sq.ft builtup
area in Society known as "Anand Mangal Co-operative Housing Society Limited,"
constructed on land bearing Survey No. 67A, Hissa No. 13 part and Survey No. 23, Hissa No. S/1 part of Village Gajbandhan Patharli and C.T Survey Nos. 9034Å, & 9035 to 9042 of Dombivali City Survey Taluka Kalyan, District Thane, Maharashtra owned by Mr. Ashok Surjanprasad Yadav, Mr. Siddhanath Surjanprasad Yadav and Mr. Raiesh Kumar Yaday and bounded On or towards East; By Ganesh Niwas. On o towards South: By Shiv Mandir Road/JM Darshan CHSL, On or towards West
By Uma Mahesh CHSL, On or towards North: By Ishwar Bhawan
Since the Notice dated 22.06.2022 has been returned, we are constrained to cause

this notice published. You are hereby called upon u/sec 13(2) of the above Act to discharge the above mentioned liability within 60 days of this notice failing which the Bank will proceed to enforce the security under the Act. You are also put to notice that as per terms of Sec 13(13) of the above Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise deal with the aforesaid secured assets.

This notice is issued without prejudice to the Bank's right to recover the dues under any

other legal proceedings or under any other provisions of law Date: 23.08.2022 Authorised Officer

Place: Mumbai (CSB Bank Limited)

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas,

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 05.03.2022 calling upon the Borrowers SANJAY RAMSAGAR YADAV AND KEWALADEVI SANJAY YADAV ALIAS KEWALADEVI SANJAYRAM YADAV to repay the amount mentioned in the Notice being Rs. 67,91,731.25 (Rupees Sixty Seven Lakhs Ninety One Thousand Seven Hundred Thirty One And Paise Twenty Five Only) against Loan Account No. HDHLVSH00489599 (Earlier LAN 00009050 of DHFL) (APPLN. NO. 01778983) as on 03.03.2022 and interes thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 on 17.08.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount o Rs. 67,91,731.25 (Rupees Sixty Seven Lakhs Ninety One Thousand Seven Hundred Thirty One And Paise Twenty Five Only) as on 03.03.2022 and interest

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. 501, 5TH FLOOR, BUILDING BLUE HEAVEN, ADMEASURING CARPET AREA 701 SQ. FT. AND TERRACE AREA 31 SQ. FT., PLOT NO. 57, SECTOR - 21 VILLAGE ULWE TALLIK PANVEL DISTT RAIGAD NAVIMUMBAI DISTRICT RAIGAD - 410206, MAHARASHTRA.

Date: 17.08.2022 Place: RAIGAD

Authorised Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED



Regd. Office. Thrissur, Kerala Regional Office Mumbai: 804, Parinee Crescenzo, "G Block", Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Pin - 400 051, Ph: 022-6786-8888.

Website: www.southindianbank.com
[See rule 8 (1)]

POSSESSION NOTICE (For Immovable Property)
Whereas, the undersigned being the Authorised Officer of The South Indian Bank Ltd.

under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement o Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) reac with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 03.06.2022 u/s. 13(2) of the Act calling upon the borrower, **Mr. Tarun Manohar Samat Prop. M/s Karma Universal**, Office No.5, 2nd Floor Girishant Building, Near Bawa International Hotel, Linking Road, Khar (West), Mumbai, Maharashtra -400052 (Also a Office No.11, 2nd Floor, Cosmos Commercial Centre, 3rd Road, Khar (West), Mumbai Sul Urban, Mumbai, Maharashtra-400052) (Also at. 701,7th Floor, Ashiana Raniana, CHS Ltd 14th A Road, Ahimsa Marg, Khar (West), Mumbai, Maharashtra-400052) (Also at: Fla No.102, Aroma Residency CHS Ltd. 14th Road, Khar (West), Mumbai, Maharashtra 400052) and guarantor, **Mrs Sapna Tarun Samat,** 701, 7th Floor, Ashiana Ranjana CH Ltd, 14th A Road, Ahimsa Marg, Khar(West), Mumbai, Maharashtra-400052 (Also at, Flat No.102,Aroma Residency CHS Ltd, 14th Road, Khar (West), Mumbai, Maharashtra-400052) to repay the total amount of Rs.6,69,10,570.66 `mentioned in the notice, bein Rs.2,52,31,234.56 as outstanding in the Term Loan [Machinery] limit, Rs.1,54,70,919.7 as outstanding in WCTL Restructured limit, Rs.70,89,713.40 as outstanding in the FITI Restructured limit and Rs.1,91,18,703.00 as outstanding in the Packing Credi

rom the date of receipt of the said notice. The borrower / guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / guarantor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of the Act read with rule 8 of the Security and Interes

(PCL/PCFC), all amounts as on 02.06.2022 with further interest and costs within 60 day

Enforcement) Rules 2002 on this the **20" day of August, 2022.** The borrower / guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge o The South Indian Bank Ltd. for a total amount of Rs.6,86,79,042.04 as on 19.08.2022 with

urther interest, penal interest and costs thereon. The borrower's attention is invited to provisions of Sub Section (8) of Section 13 of the Act

in respect of time available to redeem the secured assets Description of Immovable property

All that part and parcel of Industrial Gala bearing Unit No. 4 along with extensions

additions at 1st & 2nd levels of Building No.B-16 known as "Parasnath Complex" having a total built up area of about 7995 Sq.Ft along with equal area of land beneath the plinth(i. 2665 Sq. Ft) within limits of Owali Grama Panchayath, Talathi Saja Purna, Mankoli Road Dapode and all other constructions, improvements, easementary rights existing and appurtenant thereon situated in C T S No.19.Hissa No.2.Paiki/2 of Owali. Bhiwandi Taluka hane District and owned by Mrs Sapna Tarun Samat, more fully described in Sale Deed No. 4936-2017 dated 15.07.2017 of Sub Registrar Office Bhiwandi -I and bounded on: North: By Building 16/1/2, East: By Building, South: By Industrial Road, West: By Industrial Road Date: 20.08.2022 Sd/-, Authorised Officer The South Indian Bank Ltd

NOTICE

Jointly Sheila Suresh Pradhan

Santosh Haldanka

Sr Vice-President (Legal) & Company Secretary Date: 22.08.2022

APRIGLOBAL

CAPRI GLOBAL HOUSING FINANCE LIMITED Registered & Corporate Office 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-40001: Circle Office Address - 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi - 110060

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) o the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Capri Global Housing Finance Limited. (CGHFL) unde Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules. 2002. the Authorised Officer has issued Demani Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s) (the "said Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, Notice is hereby given, once again, to the sain Borrower(s) to pay to CGHFL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, togetherwith further applicable interest from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to CGHFL by the said Borrower(s) respectively.

CGITI EDV tile salu borrower(s) respectively.			
S. N.	Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
1.	(Loan Account No. LNCGCPUNTL0000009152 Pune Branch) Flavouritz (Borrower) Mr. Sanjay Omprakash Sasane, Mrs. Sasane Pournima Sanjay (Co-Borrower)	12/08/2022 Rs. 5819249/-	All Piece and Parcel Land admeasuring 125.04 Sq Mtrs., out of sub Plot No. 22A admeasuring 250.09 Sq Mtrs., out of Plot No. 22 total area admeasuring 500.09 Sq Mtrs., Survey No. 54/1A/1+54/1A/2+54/1B+51/2/2 situated at Khadakale, Taluka Maval, District Pune Along with Row House No. 22A/2, area admeasuring 101.91 SqMtrs., situated at Khadakale, Taluka Maval, District Pune, Maharashtra. All Piece and Parcel Land admeasuring 125.04 Sq Mtrs., out of sub Plot No. 22B admeasuring 250.09 Sq Mtrs., out of Plot No. 22 total area admeasuring 500.19 Sq Mtrs., Survey No. 54/1A/1+54/1A/2+54/1B+51/2/2 situated at Khadakale, Taluka Maval, District Pune Along with Row House No. 22B/4, area admeasuring 101.91 SqMtrs., situated at Khadakale, Taluka Maval, District Pune, Maharashtra.
2.	(Loan Account No. LNCGCAMMTL00000009143 & LNMEAMR000029195 & LNMEAMR000048855 Amravati Branch) Arvind Keshavprasad Mishra, Keshav Ramanaresh Mishra, Sunil Keshavprasad Mishra, Sunil Keshavprasad Mishra, Sunil	20/08/2022 Rs. 3677441/-	All Piece and Parcel of land bearing layout Plot No. 1, Total Area admeasuring 2881 Sq. Ft., i.e., 267 Sq. Mts., Out of Field Survey No. 12, Situated at Mouje Jewad, Pragane Badnera, Taluka and District Amravati within the limits of Amravati Municipal Corporation, Maharashtra – 444605. Bounded As: East By: Service Lane, West By: Road, North By: Road, South By: Plot No. 2

If the said Borrowers shall fail to make payment to CGHFL as aforesaid, CGHFL shall proceed against the above secured assets under Section 13(4) o the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, leaseor otherwise without the prior written consent of CGHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Actor Rules made the reunder, shallbe liable for imprisonment and/or penalty as provided under the Act Place : Pune Date : 23/08/2022 Sd/- (Authorised Officer) For Capri Global Housing Finance Limited (CGHFL



Recovery Department: Everest Annex, Above Dwarka Hotel, Near Dombivli Railway Station, Dombivli (West)- 421 202

NOTICE OF AUCTION SALE

Sale by Public Auction under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) and Rules made thereunder of the under mentioned properties mortgaged to Dombivli Nagari Sahakari Bank Limited (the Bank) for the advances granted to the Borrower viz. M/s. Naushad Ice-cream and Soft Drinks, (Partnership firm) for the recovery of Rs.5,13,83,717.34 (Rupees Five Crore Thirteen Lakh Eighty Three Thousand Seven Hundred Seventeen & Paise Thirty Four only) as on 31/05/2017 plus further interest at the contractual rate along with the costs, charges and expenses, till recovery of the loan. The Bank is having Physical Possession of the said Secured Assets under SARFAESI Act. The Bank has decided to carry out Auction of the followin properties for recovery of its dues

l	Description of Property	Reserve Price (Rs. in Lakhs)	EMD (Rs. in Lakhs)	Date & Time of Inspection	Date & Time of Auction
	Land & building bearing City Survey No. 1448/B. Building consist of (Two Shops on Ground Floor) One shop formerly known as Hotel Jagdamba and other shop formerly known as Naushad Ice-cream Parlour alongwith attached basement & mezzanine floor and Flat on 1st floor, Flat on 2nd floor and one Room on 3rd floor situated at Akluj-Temburni Road, Savarkar Chowk, Opp. Sub District Hospital, Akluj, Dist Solapur. (Total area of the land is 118.10 sq.mts. Total constructed area is 445.35 sq.mtrs builtup including 76.24 sq.mtrs temporary structure)	161.00	16.10	08.09.2022 10.00 a.m. to 3.00 p.m.	11.00 a.m. 28.09.2022
	2.Factory Land & building (formerly known as M/s. Naushad Ice-cream & Soft Drinks) situated on Plot Nos.48, 49 & 50, Survey. No. 142A/1+ 142A/2/1+ 141/1B+ 143/2B, Shankarrao Mohite Patil Co-op Ind Estate Ltd., Akluj, Dist. Solapur. (Total area of all Plots is 1299.70 sq.mtrs. Total Constructed Area is 1557.52 sq. mtrs builtup including 1299.55 temporary shed)	94.45	9.45	08.09.2022 10.00 a.m. to 3.00 p.m.	1.00 p.m. 28.09.2022

Auction will be conducted at Shop situated at Land & building bearing City Survey No. 1448/B, situated at Akluj-Temburni Road, Savarkar chowk, Opp. Sub District Auction :-Hospital, Akluj, Dist. Solapur for both properties.

- TERMS AND CONDITIONS :-The Bid form and the terms and conditions of sale of the property can be obtained from our Bank's
- website i.e. www.dnsb.co.in. The duly filled in bid form in sealed envelope along with the Earnest Money Deposit (EMD) by the way of Pay order/Demand Draft of any Nationalized or Scheduled Bank drawn in favour of Dombivli Nagari Sahakari Bank Limited payable at Mumbai should be submitted at the place of Auction on 28.09.2022 between 10.00 a.m. to 11.00 a.m. Bid without EMD and/or below Reserve Price or not confirming to the terms and conditions of sale will not be entertained. The sealed envelopes of Bid will be opened at the
- place and time of Auction mentioned herein above. The Bidder will have to submit self-attested photo copy of KYC documents like Pan Card/Proof of
- Residence along with Original for verification and one Passport size photograph. The bidders must participate in auction in person, however if the bidder has authorized any person to participate on his /her /its behalf, then such authorized person must produce Authority Letter/Board Resolution issued by the bidder in his /her/its favour.
- The Sale of properties are strictly on "AS IS WHERE IS BASIS AND WHATEVER THERE IS BASIS". The intending bidders may make their own enquiries as regards any claim, charges, taxes, levies, dues and/or any other liability/ies accrued against the properties. Such liability/ies shall be borne by the successful bidder. The present accrued liability/ies, if any, on the property/ies are not known to the Bank, except there is noting of the dues of the Recovery Officer of Babanrao Shinde Gramin Bigarsheti Sahakari Patpedi Ltd., Madha, Solapur on property at Serial No. 1. DNS Bank is having first exclusive Mortgage charge on all properties which have been put for Auction
- In the Auction process, Bidding will start from the amount of highest Bid Amount received by the Authorised Officer and thereafter bidder will be allowed to enhance Bid by minimum of Rs. 1.60 Lakh in the case of 1st property and Rs. 1.00 Lakh in the case of 2nd property. The successful bidder will have to pay 25% of the bid amount (Inclusive of EMD) immediately upon

& legal title along with physical possession of the said property.

Hence DNS Bank has exclusive rights to auction the properties and the Auction purchaser will get valid

acceptance of his/her/its Bid i.e. on the same day or not later than 5.00 p.m. of the next working day and the balance amount within ${\bf 15}$ days from the date of Auction. In event, if the successful bidder fails to pay the 25% of the bid amount as mentioned in clause (7) above. the earnest money deposited by him/her/it shall be forfeited and the sale shall be treated as cancelled. Similarly, Authorised Officer shall forfeit the 25% of the bid amount or any amount subsequently

deposited if the bidder fails to pay the bala 75% amount within 15 days from the date of Auction

The Successful bidder shall deduct 1% of sale price as TDS in the name of the Bank and remit the

- same to the Income Tax Department within stipulated time. PAN details of the Bank will be shared with successful bidder. Soon after payment of TDS as above the successful bidder shall submit a copy of challan-cum - statement of form No. 26QB to the Bank. 10. After receipt of entire bid amount as mentioned in clause 7 above and form No 26QB the Authorised Officer will execute Sale Certificate in favour of the Successful Bidder and the Successful Bidder shall
- registered in the name of the successful Bidder. 1. The Authorised Officer will handover possession of the subject properties to the auction purchaser only on receipt of entire bid amount within stipulated time.

bear all taxes, stamp duty, registration fees and incidental expenses for getting the Sale Certificate

12. The Authorised Officer reserves the right to accept or reject any offer/bid or postpone/cancel the auction without assigning any reason and also to modify the terms and conditions of sale without prior notice. 13. The intending bidders can contact the undersigned Authorized Officer on Mob No. 9870995621

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 The Borrower, Mortgagor and Guarantors are hereby notified that as per the provisions of Sub-Section 8

of Section 13 of SARFAESI Act, they are entitled to redeem the security by paying the outstanding dues, costs, charges and expenses at any time before the sale is conducted, failing which the property will be sold in auction and the balance dues, if any, will be recovered from them with interest and costs. sd/-

Authorized Officer Place : Dombivli Date : 23.08.2022 Dombivli Nagari Sahakari Bank Ltd.

Let's together and make Mumbai Malaria free

Sd/

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in



कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 1 मुंबई (भारत सरकार, वित्तीय मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ (५वा मजला सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१)

ओ.ए. क्र. २४० सन २०१९

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मीजे

सोपारा, नालासोपारा (प.), ता वसई, जि

पालघर, येथील स \cdot नं \cdot २, हि \cdot नं \cdot ४/२, प्लॉट

i · ४, क्षेत्र ४६**० · ००** चौ · मिटर, एवढी बिनशेती

जमिन मिळकत, येथील ७/१२ उता-यावर अत

आशियाना को . ऑप . हौसिंग सोसायटी लिमिटेड

हयांच्या नावे मालक म्हणून वर्णिलेली असून, सदर

विनशेती जमिन मिळकत अगदी निर्विवा

बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता

तसे मा नगररचनाकार, वसई विरार शहर

महानगरपालिका ह्यांना उददेशून नामाधिकार दाखल

(Title Certificate) देण्यासाठी सदर प्रकरण

आमच्याकडे ह्या जमिन मालकांनी सोपविलेले आहे.

तरी सदर मिळकती सर्वाधाने कोणाहीकडे

हितसबंधाच्या दर्प्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वाटप

वारसाहक्क, मृत्यूपत्र, पोटगी, बोजा, कोर्टाचे

दावं/निकालपत्र, वसुली दाखले वा कब्जाहक्कल

कुळ वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राह

ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असे

तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १६

दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट

आपली हरकत आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम

शिवम शॉपीग सेंटर, १ ला माळा, नालासोपारा प

ता . वसई. जि . पालघर येथे सादर केली पाहि

अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरक

हक्कं असल्यास तो सोइन देण्यात आला आहे अरं

समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत

आहे असा नामाधिकार दाखला (Title

जाहीर सूचना

माझे अशिल मिडल इन्कम ग्रुप को

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ग्रुप ॥

लिमिटेड यांच्या वतीने याद्वारे सूचना देण्यात

येते की, श्री. विनायक मुकुंद मधेकर हे

मयत सभासद श्रीम. मालती एम.मधेकर ज्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता निधन

झाले, यांचे एक कायदेशीर वारसदार यांनी

त्यांच्या नावे कल्पतरु स्पार्कल अशा ज्ञात

सोसायटीच्या इमारतीमधील ए विंग, फ्लॅट

मिळकतीमधील सभासदत्व, शेअर्स आणि

हितसंबंधाचे हस्तांतरणासाठी सोसायटीला

जर कोणतीही व्यक्ती ज्यांना सोसायटीच्या इमारतीमधील ए विंग, फ्लॅट क्र.२३,

सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील

सभासदत्व, शेअर्स आणि हितसंबंधाच्या

संदर्भात हस्तांतर किंवा दाव्यांसाठी

त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावे आक्षेप

काही असल्यास ते दाव्या/ आक्षेपांच्या

संदर्भात पुष्ठचर्थ अशी कागदपत्रांच्य

प्रतींसह सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४

दिवसात घोगरे ॲन्ड कं, ९ए/९ई, २रा

मजला, ओल्ड ओरिएंटल इमारत, ६५,

एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई-४००००१

येथे मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत

जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर

सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे

शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर सह

सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसा

मयत सभासदांचे वरीलसदर कायदेशी

वारसदारांच्या नावे सभासदत्व आणि फ्लॅट

क्र.२३ चे हस्तांतर करण्यास सोसायटी

मिडल इन्कम ग्रुप को- ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी ग्रुप ॥ लिमिटेड

मोकळी असेल.

ठिकाण : मुंबई

तारण मत्तेचे वर्णन

मोजमापित १०१.९१ चौ. मी. त्यासह खडकाळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे स्थित

प्लॉट क्र. २२ एकुण क्षेत्र मोजमापित ५००.०९ चौ. मी., सर्व्हे क्र. ५४/१ए/१+५४/१ए/

२+५४/१बी+५१/ २/२ पैकी उप प्लॉट क्र. २२ए मोजमापित २५०.०९ चौ. मी. पैकी

खडकाळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथे स्थित रो हाऊस क्र. २२बी/४, क्षेत्र

मोजमापित १०१.९१ चौ. मी. त्यासह खडकाळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे स्थित

लॉट क्र. २२ एकूण क्षेत्र मोजमापित ५००.१९ चौ. मी., सर्व्हे क्र

५४/१ए/१+५४/१ए/२+५४ /१बी+५१/२/२ पैकी उप प्लॉट क्र. २२बी मोजमापित

२५०.०९ चौ. मी. पैकी जिमन मोजमापित १२५.०४ चौ. मी. चे सर्व भाग आणि विभाग

अमरावती महानगरपालिका, महाराष्ट्र - ४४४६०५ च्या हद्दीमधील मौजे जेवाड, प्रागणे

बडनेरा, तालुका आणि जिल्हा अमरावती येथे स्थित फिल्ड सर्व्हे क्र. १२ पैकी लेआऊट

प्लॉट क्र. ९, एकूण क्षेत्र मोजमापित २८८१ चौ. फू. म्हणजेच २६७ चौ. मी. धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेप्रमाणे: पूर्वेता: सर्व्हिस लेन, पश्चिमेला:

सही / - (प्राधिकत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता

१२/०८/२०२२ | खडकाळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथे स्थित रो हाऊस क्र. २२ए/२, क्षेत्र

जमिन मोजमापित १२५.०४ चौ. मी. चे सर्व भाग आणि विभाग

रस्ता, उत्तरेला: रस्ता, दक्षिणेला: प्लॉट क्र. २

च्या वतीने आणि करिता

वकील सुरज एस. घोगरे

दिनांक : २३.०८.२०२२

मार्गाने

भांडवल/

असल्यास

सोसायटीच्या

क्र.२३, सोसायटीच्या

दावे/आक्षेप काही

अर्ज केला आहे.

पेन वकील ॲन्ड सन्सकरि

ॲड वेन्सन विल्यम पेन

Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी

दिनांक ៖ २३/०८/२०२२

सेंट्ल बँक ऑफ इंडिया विरुद कोर एज्युकेशन ॲन्ड टेक्नॉलॉजीस लि. आणि अन्य

...प्रतिवादी


कोर एज्युकेशन ॲन्ड टेक्नॉलॉजीस लि. आणि अन्य, ब्लॉक १ओ. १-८, इमारत क्र.४, सेक्टर-३, मिलेनिअम बिझनेस पार्क. महापे, नवी मुंबई ४००७१०

> आणि येथे सुद्धा लोटस नीलकमल बिझनेस पार्क, १०वा मजला, फन रिपब्लिकजवळ, अंधेरी लिंक रोडलगत, अंधेरी(पश्चिम), मुंबई ४०००९६

समन्स

- ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे
- ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला
- तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २२ सप्टेंबर, २०२२ रोजी द्. १२.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले
- सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेले.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २ ऑगस्ट, २०२२ रोजी दिले/जारी



नोंदणीकृत कार्यालय- थ्रिसुर झोनल कार्यालय, जॉली मेकर चेंबर २, ४ था मजला, विनय के शाह मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई - २१,

S CSB Bank

सरफैसी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

२ श्री सनिम अशोक याटव १. श्री. अशोक सुरजनप्रसाद यादव खो क्र. ४७५, श्री. यादव कंपाऊंड, दावडी रोड, दावडी श्री. अशोक सुरजनप्रसाद यादव यांची पत्नी खो क. ४७५. श्री. यादव कंपाऊंड. दावडी रोड. दावडी गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०३

गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०३ ४. श्री. राजेश कुमार यादव २. त्रा. त्राक्ष सुरक्षनप्रसाद पादन बो क्र. ४७५, श्री. यादव कंपाऊंड, दावडी रोड, दावडी गाव, डॉबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०३ गाव, डॉबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०३ गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०३

. श्रीम. अनुराधा सिद्धनाथ यादच श्री. सिद्धनाथ सुरजनप्रसाद यादव यांची पत्नी

खो क्र. ४७५, श्री. यादव कंपाऊंड, दावडी रोड, दावडी गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०३

तम्हाला संमत केलेल्या क्रेडिट सविधेन्वये भावी व्याजासह सीएसबी बँक लिमिटेड पर्वोक्त द कॅथोलिक सिरियन बँक लि. अंधेरी पश्चिम शाखा यांना कॅश क्रेडीट लिमिट करीता ०५.०६.२०२२ रोजी रक्कम रू २४,५६,२९५.५१ (रूपये चोवीस लाख छपन्न हजार दोनशे पंच्याण्णव आणि पैसे एकावन्न फक्त) थकबाकी देणे शिल्लक आहे. तम्ही भरणा करण्यासाठी कसरवार ठरल्यामळे. ०५.०६.२०२२ रोजी तमचे खाते वर्गीकृत करण्यात आले आहे. दि. २२.०६.२०२२ रोजी रजिस्टर्ड ए/डी तुम्हाला सरफैसी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये पाठवण्यात आली होती, की तुम्ही सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात सदर कर्ज त्यावरील भावी व्याज आणि दरासह परतफेड करण्यास अपयशी ठरल्यास. बँक खाली दिलेल्या बँकेच्या नावे तुमच्याद्वारे निर्माण केलेल्या तारण हितसंबंधाच्या अमलबजावणीसह अधिनियमान्वये सर्व वा कोणत्याही हक्कांच

श्री. अशोक सुरजनप्रसाद यादव, श्री. सिद्धनाथ सुरजनप्रसाद यादव आणि श्री. राजेश कुमार यादव द्वारे मालकीचे डोंबिवली सिटी सर्व्हें तालूका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्रचा गाव गजबंधन पाथार्ली आणि सीटी सर्व्हें क्र. ९०३४ए आणि ९०३५ ते ९०४२ चा जमीन धारक व्हें क. ६७ए. हिस्सा क. १३ भाग आणि सर्व्हें क. २३. हिस्स क्र. एस/१ भाग वर बांधलेले आनंद मंगल को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात सोसायटीच्य तळमजला, शॉप क्र. ५/१३, तळमजला, मोजमापित ५०० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्धः पर्वेला किंवा त्यादिशेने: गणेश निवास, दक्षिणेला किंवा त्यादिशेने: शिव मंदिर रोड /जेएम दर्शन सीएचएसएल, पश्चिमेला किंवा त्या**दिशेने:** उमा महेश सीएचएसएल, उत्तरेला किंवा त्यादिशेने: इश्वर भवन.

दि. २२.०६.२०२२ रोजीची ही सूचना परत आल्यामुळे, आम्हाला ही सूचना प्रकाशित करावी लागत आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचनेच्या ६० दिवसात वरील नमूद दायित्व देण्यासाठी वरील अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये बोलाविण्यात येत असून कसूरवार ठरल्यास, बैंक अधिनियमान्वये तारणाची अंमलबजावणी करेल. वरील अधिनियमाच्या १३(१३) च्या अटीनुसारदेखील तुम्हाला सूचना देण्यात येते की, तुम्ही वरील नमूद तारण मत्तेसह विक्री स्वरूपात, भाडेपट्टा वा अन्य स्वरूपात कोणतेही हस्तांतरण करू नये

कायद्याच्या अन्य कोणत्याही तरतुदीन्वये वा अन्य कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेन्वये थकबाकी वसुल करण्या

बँकेचा हक्क असून सदर सूचना ही पूर्वग्रहदूषिताशिवाय आहे.

खालील मत्ता सीजीएचएफएलकडे गहाण ठेवण्यात आल्या आहेत

कर्जदार/हमीदाराचे नाव

. एलएनसीजीसीपीयएनटीएल०००००९१५२

आणि एलएनएमईएएमआर००००२९१९५

आणि एलएनएमईएएमआर००००४८८५५

(कर्जदार) अरविंद केशवप्रसाद मिश्रा, केशव

रामनरेश मिश्रा, सुनिल केशवप्रसाद मिश्रा,

अमरावती शाखा) अमन दध डेअरी

रिटा अरविंद मिश्रा (सह-कर्जदार)

ठिकाणः पुणे दिनांकः - २३/०८/२०२२

CIN No.: U65910WB1993FLC060810 शाखा कार्यालय : ठाणे

दिनांक : २३.०८.२०२२ स्थळ: मुंबई

CAPRI GLOBAL

(कर्ज खाते क्र.

पणे शाखा)

(सह-कर्जदार)

(कर्ज खाते क्रमांक

फ्लेवरिटझ (कर्जदार)

सौ. ससाणे पौर्णिमा संजय

प्राधिकत अधिकारी (सीएसबी बँक लिमिटेड)

मागणी सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड इन्फॉर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये. निम्मस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये कॅग्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी ओहेत. सदर ॲक्टचे कलम

१३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३ चे अन्वये प्राप्त केलेल्या अधिकारांच्या आधारे निम्नस्वाक्षरीकागंनी सत्य ऑकरने कला

१२(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') यांना संबंधित मागणी सूचनेतील नमूद रकमेच्या परतफेडीकरिता सांगितले आहे. जी येथे

खाली पुध्दा देण्यात आली आहे. वरील संदर्भात असल्यास कर्जदारांद्वारे निष्पादित केलेला कर्जकरार सहवाचेता इतर दस्तावेज/लिखित अन्वये देय, प्रदान आणि/वा वसु-

लीच्या तारखेपर्यंत खालील नमूद तारखेपासून लागू असलेल्या पुढील व्याजासह, येथे खाली नमूद केलेली रक्कम, ह्या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसांच्य

आत सीजीएचएफएलला प्रदान करण्यासाठी सदर कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या देय परतफेडीकरिता तारण म्हणून, कर्जदारांद्वारे, अनुक्रमे

जर सदर कर्जदारांनी वरील नमुद केल्याप्रमाणे सीजीएचएफएलला प्रदान करण्यात कसुर केल्यास सीजीएचएफएल ॲक्टचे कलम १३(४) आणि लागु असलेले रुल्स अन्वये

परिच्य आणि परिणामाप्रमाणे सदर कर्जदारांच्या पूर्णपणे जोखीमीवर वरील तारण मत्तांच्या प्रती कार्यवाही करील. सदर कर्जदारांना सीजीएचएफएल च्या पूर्व लेखी समतीशिवाय

विक्री, भाडेपट्टा वा अन्य मार्गे वरील सदर मत्तां हस्तांतरण करण्यापासून ॲक्ट अन्वये मनाई करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती जी सदर ॲक्ट वा त्याअंतर्गत बनविलेल्य

रूत्सच्या तरतुदीचे उछुंघन करीत असल्यास वा उछुंघन करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्यास, ॲक्ट अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कारावास किंवा शिक्षेस पात्र असेल.

मागणी सुचना

५८१९२४९/-

२०/०८/२०२२

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत आणि निगम कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिसुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ सर्कल कार्यालय पत्ता - ९बी, २रा मजला, पुसा रोड, नवी दिल्ली - ११००६०

DSB State Bank of India

स्ट्रेस्स्ड ॲस्सेटस् वसुली शाखा, मुंबई (०५१६८):- ६ वा मजला, दि इंटरनॅशनल, १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०, टे.: ०२२-२२०५३१६३/२२०५ ३१६४/२२०५३१६५, ईमेल आयडी: sbi.05168@sbi.co.in

कुपया कर्जदार १) स्काय बुक अँड स्टेशनरी प्रा.लि., २) श्री. दीपक गोरख भामरे आणि श्रीम. शिवार्न ृ दीपक भामरे आणि ३) श्री. गोविंद पी. पांडेय आणि श्रीम. मनिषा पांडेय च्या संदर्भात १९.०८.२०२२ रोजी ह्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित स्थावर मिळकतीचे विक्री करीता विक्री सूचनेचा संदर्भ घ्यावा. कृपया **ई-लिलावार्च** तारीखं ३०.०८.२०२२ **च्या ऐवजी ०८.०९.२०२२** असा वाचावा. इतर तपशील जशाच तसा राहील

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन) : एल४५४००एमएच२००८पीएलसी१७९९१४ नोंदणीकृत कार्यालय : नॉलेज हाऊस, स्थाम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई - ४०००६०, **फोन** : ०२२-४०५५२२००, **फॅक्स** : ०२२-४०५५२२०१ ईमेल : info.fmnl@futuregroup.in, वेबसाईट : www.fmn.co.in

१४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही कंपनी अधिनियम, २०१३ निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर्स म्हणजेच १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, ०२/२०२१, १०/२०२१, २०/२०२१ आणि ३/२०२२ आणि निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकार आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी सर्क्युलर्स आणि सर्व इतर प्रयोज्य कायद्यांच्या अनुपालनांत सदर एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.०० वा. घेण्याचे नियोजित आहे. वरील सर्क्यूलर्सच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात येईल. डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांचे शेअर्स धारण केलेल्या भागधारकांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीकडे त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या सभासदांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे कंपनीचे शेअर ट्रान्स्फर एजंट, लिंक इनटाईम इंडिया कडे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे

त्रार्षिक अहवालासाह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.fmn.co.in स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evol ng.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

. सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजावर रिमोटली त्यांचे मतदान करण्याची संधी आहे. डिमटेरियलाईज्ड माध्यम आणि प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांच्यासाठी दरस्थ मतदानाची पद्धत एजीएमच्या सचनेत दिलेली आहे. तपशिल कंपनीच्या वेबसाईटवर सदा उपलब्ध करण्यात येईल. सभासदांना असा तपशिल पाप्त करण्यासाठी www.fmn.co.in ला भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे.

एजीएमची सूचना यथावकाश त्यांच्या ईमेल पत्यावर प्रयोज्य कायद्यानुसार कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात

फ्यचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड करिता

सही / -ठिकाण : मुंबई अनिल चेरियन दिनांक : २२ ऑगस्ट, २०२२ हेड-लिगल आणि कंपनी सेक्रेटरी

जाहीर सूचना

आपल्या संपर्ण हयातीत. श्री अब्बासभाई मोहमद अली लाकडावाला ('अ**ब्बासभार्डे**') हे भखंड अधिक त्यावर बांधण्यात आलेली इमारत जी 'अब्बास मॅन्शन' या नावाने ओळखली जाते आणि जी लिबर्टी गार्डन क्रॉस रोड क्रमांक ३, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४ येथे उभी आहे आणि जिचे वर्णन विस्ताराने खालील प्रमाणे देण्यात आलेल्या पहिल्या परिशिष्टात विस्ताराने करण्यात आले आहे. (यापढे ज्याचा उल्लेख 'सदरील मालमत्ता' असा करण्यात येणार आहे) त्या मालमत्तेचे मालक होते.

अब्बासभाई यांचे २८ ऑगस्ट २००५ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मेहफुझा अब्बास लाकडावाला ('मेहफुझा') यांचे १४ सप्टेंबर २०१९ रोजी निधन झाले, अब्बासभाई आणि मेहफुझा यांच्या पश्चात ३ मुलगे आणि १ विवाहित मुलगी नामे (१) श्री शब्बीर अब्बास लाकडावाला, ('शब्बीर'), (२)श्री मुस्तफा अब्बास लाकडावाला ('मुस्तफा'), (३) श्री अजीज अब्बास लाकडावाला ('अजीज') आणि (४) श्रीमती फरीदा मुस्लिम लाकडावाला ('फरीदा') अनुक्रमे हे त्यांचे फातिमिद् कायद्याच्या तरतुदीनुसार, ज्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूसमयी व्यवस्थापन होते, त्यांचे कायदेशीर वारसदार आणि प्रतिनिधी आहेत.

सदरील प्रिमायसेसमध्ये, शब्बीर, मुस्तफा, अजीज आणि फरीदा हे अब्बासभाई आणि मेहफुझा यांच्या मालमत्तेचे हक्कदार झाले ज्यात सदरील मालमत्तेचा समावेश आहे ज्या मालमत्तेचे ते निर्वेध मालक आहेत. यापुढे शब्बीर, मुस्तफा, अजीज आणि फरीदा यांचा उल्लेख 'मालक' असा करण्यात येणार आहे.

इमारत नामे 'अब्बास मॅन्शन' मध्ये तळमजला अधिक ३ मजले अशी रचना आहे

इमारतीवर मालक आणि भाडेकरू यांचा ताबा आहे आणि ज्याचा तपशील खालील प्रमाणे नमूद केलेल्या परिशिष्ट क्रमांक दोनमध्ये विस्ताराने देण्यात आला आहे. कृपया नोंद घ्यावी की सदरील मालक यांनी सदरील मालमत्ता आमचे अशील यांच्या नावे विक्री, हस्तांतरित आणि अभिहस्तांतरित करण्याचे मान्य केले आहे जी निर्वेध आणि बाजारयोग्य आणि सर्व त्या भारांपासून मुक्त आहे भाडेकरूंच्या अपवाद

वगळता. ज्यांच्याकडे अब्बास मॅन्शन या इमारतीत काही भागाचा ताबा आहे. अशा सर्व त्या व्यक्ती ज्यांचा परिशिष्ट क्रमांक एकमध्ये वर्णित करण्यात आलेल्या मालमत्तेच्या संदर्भात वारसा, समभाग, विक्री, तारण, भार, ट्रस्ट, कर्ज, भेट, अदलाबदल, लीज, सब लीज, लिन, परवाना, विकसन, ताबा, हक्क, प्रि एम्पशन, वैधानिक टाच, किंवा भार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचा करार, किंवा न्यायालयीन डिक्रीच्या माध्यमातून डिस्पोझिशन, न्यायालयाने दिलेला आदेश किंवा निकाल या माध्यमातून किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कोणत्याही स्वरूपाचा दावा असल्यास अशा व्यक्तींनी त्या संदर्भातील माहिती लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांच्या नोटराइज्ड प्रतींसह त्यांचा पत्ता २ रा मजला, राजबहाद्र मॅन्शन, २८, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ किंवा आमचा इ मेल तपशील egal@pmmandco.com येथे ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा आमचे अशील अशा दाव्यांचा अगर

आम्ही किंवा आमचे अशील उत्तरदायी असणार नाही. वरील प्रमाणे नमूद केलेल्या तपशिलाच्या संदर्भात पहिले परिशिष्ट भूखंड प्लॉट क्रमांक 'एच', सीटीएस क्रमांक १४, मौजे मालाड (दक्षिण), तालुका

पार्कचा विचार न करता सदरील मालमत्तेचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील आणि दावे

आणि हरकती असल्यास त्या अधित्यजित समजण्यात येतील आणि त्या करिता

बोरिवली, क्षेत्र सुमारे ३४७.८ चौ. मीटर्स, त्यापैकी ३३.५ चौरस मीटर्स इतके क्षेत्र स्त्याकरिता सेटबॅक ऊन गेले आहे आणि त्यामुळे भूखंडाचे निव्वळ क्षेत्र ३१४.३० चौरस मीटर्स किंवा त्याच्या आसपास इतके आहे अधिक त्यासह इमारत नामे 'अब्बास मॅन्शन', ज्यात तळमजला अधिक तीन मजले अशा बांधकामाचा समावेश आहे, लिबर्टी गार्डन क्रॉस रोड क्रमांक ३, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०० ०६४, या मालमत्तेचा पूर्ण तो भाग.

वरील प्रमाणे नमूद केलेल्या तपशिलाच्या संदर्भात दूसरे परिशिष्ट इमारत अब्बास मॅन्शन मधील भाडेकरू / ताबेदार यांची यादी

१. मालक यांच्या ताब्यात संपूर्ण तळमजला, ज्यात रूम क्रमांक १, २ आणि ३, रूम क्रमांक ४ पहिल्या मजल्यावरील, आणि संपूर्ण ३ रा मजला यांचा समावेश आहे.

२. पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक ५ आणि ६ - श्री पुंजाभाई नथूभाई मोर्केर हे

३. दुसऱ्या मजल्याच्या संदर्भात, श्रीमती नैनाबेन योगेशभाई राठोड या रूम क्रमांक ७ च्या भाडेकरू आहेत, श्री रमणीकभाई रतिलाल अजमेरा हे रूम क्रमांक ८ चे भाडेकरू आहेत आणि श्री हेमल अजितभाई शाह हे रूम क्रमांक ९ चे भाडेकरू

> प्रवीण मेहता आणि मिठी आणि कंपनी यांच्या करिता कल्पेश मेहता भागीदार

दिनांक: २३-०८-२०२२ स्थळ : मुंबई

नोंदणीकृत कार्यालय : 15वा मजला, पीएस श्रीजन टेक पार्क प्लॉट क्र. 52, ब्लॉक डीएन, सेक्टर व्ही, सॉल्ट लेक सिटी कोलकाता 700 091, जिल्हा 24 – परगणाज् नॉर्थ.



ताबा सूचना [नियम-8(1)]

जसे की, खालील स्वाक्षरी करणार एल्&टी फायनान्स लिमिटेडचा (आधीची एल्&टी हौसिंग फायनान्स लि. ही संलग्न करण्याच्या योजने अंतर्गत एनसीएलटी मुंबई आणि एनसीएलटी कोलकाता ह्यांच्या मान्यतेनुसार एल्&टी फायनान्स लि. सोबत संलग्न झाली आहे. एल&टी हौसिंग फायनान्स लि. ही एल&टी फायनान्स लि. (एलटीएफ) सोबत 12 एप्रिल 2021 पासन संलग्न झाली आहे) अधिकत अधिकारी असन त्यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस आणि एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियम, 2002 [नियम 3] सोबत बाचले असता सदर कायदातील कलम 13(12) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून एक मागणी सूचना जारी केली असून त्याद्वारे कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांना सदर सूचना मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत खाली नमूद करण्यात आलेल्या मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेली रक्कम व मागणी सूचनेच्या तारखेपासून ते पैसे भरेपर्यंत/वसूल होईपर्यंत त्यावरील अधिक व्याज आणि इतर शुल्क इतक्या रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते. कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरन्टर्स यांनी सदर रकमेची परतफंड न केल्यामुळे ह्याद्वारे कर्जदार/सहकर्णदार आणि गॅरेन्टर्स यांना आणि सर्वसाधारण जनतेला ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की खालील स्वाक्षरी करणार

कर्ज खाते	कर्जदार/सहकर्जदार			गणी सूचना	ताबा
क्रमांक	आणि गॅरेन्टर्सचे नाव	गहाण मालमत्तेचा तपशिल	दिनांक	थकित रक्कम (₹)	घेतल्याची तारीख व प्रकार
H18191210221051 715 H18191210221051 715L	2. माधुरी मधुकर शिंदे	अशा मालमत्तेचे सर्व भाग आणि खंड जिचा पता आहे : फ्लॅट क्र. 104, एम विंग, अधिमापन 305 चौ.फू., (नक्त क्षेत्रफळ), 1ला मजला, इमारतीचे नाव ऑर्किड गोल्डन ड्रीम्स, ऑर्किड एम, एन आणि ओ, लोधा पलवा ड्रेलर्स ऑर्किड इंटिग्रेटेड टाऊनशिप प्रोजेक्ट, प्लॉटचा सीटीएस सर्वेक्षण अंतिम प्लॉट क्र. 27, भाग आणि 139 2 भाग, गाव अंतर्ली, खोणी हेडुटाणे कोले तालुका, अंबरनाथ, कासा डाऊनटाऊन डॉबिवली पूर्व, जिल्हा ठाणे, 421204		17-05-2022 रोजीनुसार रु. 26,93,608.02/-	18-08-2022 प्रतिकात्मक ताबा

कोणताही व्यवहार केल्यास तो एल्&टी फायनान्स लिमिटेड यांना मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेली रक्कम आणि त्यासोबत मागणी सूचनेपासून ते पैसे अदा करेपर्यंत /वसूल होईपर्यंत अधिक व्याज व इतर शुल्क इत्यादी

दिनांक: 23.08.2022 ठिकाण: ठाणे

अधिकृत अधिकारी करिता एल&टी फायनान्स लिमिटेड

जाहीर सूचना

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की. श्री. ग्लॅक्सन बर्नड कोरिया व श्री. जॅक्सन बर्नड कोरिया, हे गाव मौजे डोंगरी, भाईंदर प. तालुका जिल्हा ठाणे, येथील जुना सर्व्हे नंबर ३९, नविन सर्व्हे नंबर ३६, हिस्सा नं. १४, क्षेत्र ५८० चौ. मी. ह्या त्यांच्या जिमन मिळकतीचे नामाधिकार तपास करीत आहेत, तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तींचा. कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, गहाण, भाडेपट्टा, विक्री, वहिवाट बोजा, असा दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, टेलिफोन ऑफीस समोर, फाटक रोड, भाईंदर प. तालुका जिल्हा ठाणे-४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे. अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा, हक्क, अधिकार, हितसंबध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यांत येईल.

> सही/-वकील केनेट आर. गऱ्या

स्थळ - मुंबई

दिनांक - २३ ऑगस्ट, २०२२

शुध्दिपत्र

*O*ICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, ७४, टेक्नो पार्क, लेवल ३-५, ९१ स्प्रिंग बोर्ड, सिप्झ गेट क्र. २, सी- क्रॉस रोड, मरोळ एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई- ४०००९३. कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, वांद्रे कुर्ला

ावशक्ती, मुंबई आवृत्तीमध्ये पान क्र. ६ वरील कर्जदाराचे नाव **अल्विन जोसफ,** ज्यांचा कर्ज खाते क्र आहे एलबीएमयूएम००००४६८४७१५/ एलबीएमयुएम००००४६८४७३२ अंतर्गत २० **ऑगस्ट**, २०२२ जाहीरातीचा संदर्भ. कृपया नोंद घ्यावी की, एकूण थकबाकी ही अनवधानाने ०७ ऑगस्ट, २०२२ रोजीस रु. ५.७८.७१९/ - अशी प्रकाशित झाली होती. आम्ही त्यामळे ०७ ऑगस्ट. २०२२ रोजीस रू ४७,९९,३५५/-अशी वाचण्याची विनंती करित आहोत. वरील सदर सूचनेतील इतर मजकुरात कोणताही बदल नाही.

आम्ही सदर संदर्भात तुम्हाला झालेल्या गैरसोईबद्दल मनापासून खेद व्यक्त करीत आहोत. दिनांक: २३ ऑगस्ट, २०२२ सही/-प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई- ४०००५१.

करिता मे. पुणे ट्युब्स मॅन्युफॅक्च्युरिंग प्रा.लि.

सही/-प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई

(M) IDBI BANK

निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ द्र क्र. ०२२-६१२७ ९२५३/६१२७ ९२८८/६१२७ ९३४२

जाहीर सूचना-सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफैसी ॲक्ट) अन्वये ू इ.स.चील नमूद कर्जदार आणि गहाणवटदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील कोष्टकात नमुद कर्जदारांना गृहकर्ज/गहाण कर्जाच्या मार्गाने आयडीबीआय बँक लि.

(आयडीबीआय बँक) वित्तीय सहाय्य मंजुर केले होते. सदर वित्तीय कर्जाच्या मंजुरीला अनुसरुन आवश्यक कर्ज आणि तारण दस्तावेज कर्जदार/गहाणवटदारांनी निष्पादित केले होते सदर वित्तीय सहाय्य खालील कोष्टकात नमुद मिळकतीचे नामाधिकार विलेख जमा करुन गहाणाच्या मार्गाने इतर बार्बीसह सुरक्षित आहे. कर्चदारांनी कर्च कराराच्या अटीमध्ये सदर वित्तीय सहाय्याचा परतावा करण्यात कस्र् केल्यामुळे कर्जदारांचे खाते हे बेळावेळी रिझर्व्ह वैंक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे जारी मार्गदर्शक तत्वानुसार आयडीबीआय बैंकेच्या पुस्तकात नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी केलेल्या कसुरीच्या पारर्वभूमी वर आयडीबीआय बैंकेन

तिच्या पत्राद्वारे वित्तीय सहाय्यासह एकित व्याज आणि इतर पैसे हे कर्जदारांद्वारे त्वारित थकीत आणि देय असल्याचे घोषित केले आणि सदर पत्रामध्ये नमुद नुसार वैधानिक दराने वसुली किंवा प्रदानापर्यंत त्यावरील पुढील व्याजासह एकित्रत सदर रक्कम आयडीबीआय बँकेला चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविणे केलं. रक्कम ही वसुली/प्रदानापर्यंत वैधानिक दराने त्यावरील पुढील व्याजासह आयडीबीआय बँकेला कर्जदाराद्वारे थकीत आणि देव आहे. आवश्यक सूचना ही ''रजिस्टर्ड पोस्ट विथ ॲकर्नॉलेजमेंट डयु'' द्वारे कर्जदार/गहाणवटदारांच्या संबंधित पत्यावर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये आयडीबीआय बँकेने जारी/वजाबाकी होती जी न बजावता परत आली. वरील सदर पार्श्वभूमीवर सदर जाहीर सूचना ही सरफैसी रूटस च्या नियम ३(१) च्या तरतुदीच्या अनुपालनात जारी करण्यात येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, तुम्ही आयडीबीआय बँकेच्या लेखी पुर्व सहमतीशिवाय कोणतीही तारण मत्ता (तुमच्या व्यवसायाचा सर्वसाधारण भाग वगळून) हस्तांतर किंवा अन्यथा कर शकत

तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

या परिस्थितीत कर्जदार/गहाणवटदार यांना पुन्हा एकदा सदर तारखेपासून साठ दिवसात वरील सदर रक्षम चुकती करण्याची विनंती करण्यात येत आहे, कसूर केल्यास तारण धनको म्हणून आयडीबीआय बँक तिच्या थकबाकीच्या वसुलीसाठी उपलब्ध कोणत्याही अन्य कायद्यान्वये तसेच सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये तिच्या तारण हितसंबंधाची सक्त वसुली करण्यासाठी

क्र.	कजदार/गहाणवटदाराच नाव	मागणा सूचना तारीख	मागणा सूचना रक्कम (रु.)	ामळकताचा पत्ता		
१	श्री./श्रीमती अभिनव बळवंत देसाई / मेघना नरेंद्र व्होरा / बळवंत अंबेलाल देसाई	११.०७.२०२२	५६९१५२८२	फ्लॅट क्र. १६ सीप सीएचएसएल सीटीएस क्र. १५३५/१५३६, श्रिलन राजन स्कूल, बांद्रे, मुंबई-४०००५० आणि फ्लॅट क्र. ७०५, ७ वा मजला, पूनम पार्क ए-१, सीएचएसएल, चिंचपोकळी, लक्ष्मी नारायण जवळ, मुंबई-४०००१२		
?	श्री./श्रीमती अनिल दत्ताराम वायंगणकर / श्वेता अनिल वायंगणकर	०६.०८.२०२२	१६८२२८०	फ्लॅट क्र. ०१, तळ मजला, बिल्डींग क्र. २२, टाईप एच१, अपेक्षा इम्पीरियल, जुचंद्र, डॉन बॉस्को जवळ, नायगाव-प्, पालघर, महाराष्ट्र-४०१२०८		
\$	श्री./श्रीमती भूषण एस तावडे	०६.०८.२०२२	१०४२५१२	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, मुक्ती सागर सीएचएसएल, आमी पार समोर, पांचाळ नगर, नालासोपारा पश्चिम, पालघर, महाराष्ट्र-४०१२०३		
8	श्री./श्रीमती मिनेशकुमार जगड/ नेहा जगड	०६.०८.२०२२	३४०६६६१	फ्लॅट-८०२, ८वा मजला, आदिनाथ ॲव्हेन्यू, डी.एस. नगर, नरसिंग लेन, वर्धमान नगर जवळ, मालाड-पश्चिम, मुंबई-४०००६४		
4	थ्री./श्रीमती संतोष रामचंद्र कोकरे/ साक्षी कोकरे	०६.०८.२०२२	६३०६००५	फ्लॅट १५०१, १५ वा मजला, डी विंग, कासा औरेलिया बिल्डिंग, कोडनेम इपिक कॉम्प्लेक्स, खोणी, डोंबिवली पू, डोंबिवली, महाराष्ट्र-४२१२०४		
ξ	श्री./श्रीमती विश्वास महादेव वाडे / महादेव प्रल्हाद वाडे	०६.०८.२०२२	१२७१९२३	२०७, इमारत क्र४, महादेव कॉम्प्लेक्स, रामदेव, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७		
y	विकास निवृत्ती कणसे	१८.०६.२०२२	६४९४२७०	फ्लॅट क्र. १४०२, १४ वा मजला, बी-विंग, मॅक्सिमा कासा बेला गोल्ड, निलजे गाव, कल्याण शिल रोड, डॉबिवली, महाराष्ट्र-४२१२०४		
ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधि दिनांक: २३-०८-२०२२ आयडीबीआय बँ						

ई-लिलाव नि विक्री करिता जाहीर सूचना (परिशिष्ट-IV ए)(नियम ८(६))

क्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत **आयआयएफएल होम फायनान्स लिमिटे**ड

(पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी जात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉपोरेट कार्यालय प्लॉट क्र. १८, उद्योग विहार, फेज-IV, गुगाव - १२२०९५ (हरियाणा) आणि शाखा कार्यालय : आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६व्ही, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे - ४००६०४ आणि शॉप क्र. २०१, द एज, २रा मजला, प्रकाश टॉकीजमांगे, आयसीआयसीआय बैंकेजवळ, पालघर (प) - ४०१४०४ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थ आअआयरफ्पल-एचएफ्एल चा प्राधिकृत अधिकान्यांनी (एओ) आयआयएफ्एल-एचएफ्एल ची वक्ताकी वसुल करणसारा जिसे जैसे आहे तत्वाने आणि जे आहे जसे आहे तत्वाने जिल्ला विक्रीया हिकासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेस्ट क्र. मधील अंस्टच्या कला १३(२) अंतर्गत जारी सूचेतला अनुसहन खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईटः www.bankeauctions.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

	स. ११०० ते दु. १४००	०२-सप्टें-२०२२ सायं. ५ पर्यंत ०६-सप्टें-२०२२ १ कएल होम फायनान्स लिमिटेड' च्या नावे डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत क				
	ासणीची तारीख	इअर शेवटची तारीख		ई-लिलावाची तारीख/वेळ		
४. सी. सेजल जी मेहता (प्रॉस्पेक्ट क्र. ८४५५४८)	बोली वाढीव रक्कम रु. २५,०००/ – (रुपये पंचवीस हजार मात्र)	. २३, १३/४ असलेल्या प्लॉट क्र. १०, १२, १४, १६, १८, २० वर बांधकामित वृंदावन हाईट्स अशा ज्ञात इमारत क्र. २ मधील मोजमापित ५०९.६२ चौ. फू. म्हणजेच ४७.३७ चौ. मी. चे क्षेत्र आणि १४.९९ चौ. फू. म्हणजेच ८.८३ चौ. मी. बिल्ट- अप क्षेत्राचे बाल्कनी क्षेत्रामधील रन्या मजल्यावरील फ्लंट धारक क्र. २०३ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.		उन्तरिक (रिस् ३०,९८,८२३/ – तीस लाख अठ्ठ्यानव आठशे तेवीस मात्र)	रु. २,१८,५४०/- (रुपये दोन लाख अठरा हजार पाचशे चाळीस मात्र)	
 श्री. गौरव किरीट मेहता भाविष इंडस्ट्रीज किरीट भगवानभाई मेहता 	२८- मार्च- २०२२ रु. २८,९०,९९४/- (रुपये अठ्ठावीस लाख नव्वद हजार नऊशे चौऱ्याण्णव मात्र)	ग्रामपंचायत माहीम, तालुका पंचायत समिती पालघर, ४०१४०४, महाराष्ट्र, भारताच्या मधील आणि गाव माहीम, तालुका पालघर, जिल्हा पालघर येथे स्थित सर्व्हे क्र. ३८०/१, २, ३८१,	तारखेनु	तेक कब्जाची तारीख १९-जून-२०२२ सार एकूण थकबाकी: -ऑगस्ट-२०२२	रु. २१,८५,४००/- (रुपये एकवीस लाख पंचाऐंशी हजार चारशे मात्र) इसारा अनामत रक्कम (ईएमडी)	
(प्रॉस्पेक्ट क्र. ९०७८१५)	अङ्घाऐंशी मात्र) बोली वाढीव रक्कम रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)	मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०१ धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.		२६,७१,४७०/ – सव्वीस लाख एकाहत्तर र चारशे सत्तर मात्र)	इसारा अनामत रक्कम (ईएमडी) रु. १,८९,४९०/- (रुपये एक लाख एकोणनव्वद हजार चारशे नव्वद मात्र)	
१. श्री. मनीष झोमल गुप्ता २. सौ. सुशीला मनीष गुप्ता	१९-फेब्रु-२०२२ रु. २५,०७,६८८/- (रुपये पंचवीस लाख सात हजार सहाशे	अप क्षेत्र - मोजमापित ५३४ चौ. फू., तिसऱ्या	०९-जून-२०२२ तारखेनुसार एकूण थकबाकी १९-ऑगस्ट-२०२२		रु. १८,९४,९००/- (रुपये अठरा लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे मात्र)	
कजदार/ सह-कजदार/ हमीदार	मार्गणा सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर ।मळकत/ तारण मत्तेचे वर्णन	5	साकातक क्जाची तारीख	राखाव किमत	

पशील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नाव: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४, डी) आयएफा कोड : SCBL0036025 किंवा पेमेंट लिंक: https://quickpay.iiflfinance.com.

इं-लिलावात सहमागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुतवादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदिवणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तथा करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूट शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतीसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे/सादर करणे आवश्यक आहे. बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रककम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास, समाप्तीचा वेठ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.

जाराजा र निर्माटकराण निर्माण करता. अग्रस्थि बोलीहार्म एओ यांनी बीली मुख्य स्विकारत्यापासून २४ तासात (इअर समायोजित केत्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केत्याच्य तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आक्श्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे. खोदीहाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक, शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक धकबाकी किंवा इतर धकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रमार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि रासह इत

जुनातम् अन् प्रशास परान्य जात्ताः बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट https://bankeauctions.cor आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सह्य देण्यात वेत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-स्तिताबादील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोतीयर सेवा पुत्तवादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर @22919811242286 चर्मा सिकक्तिगीर संबंधित सक्तिशस्ति और जैतेन्द्र मुझा @91-3372258003, ईमिल आयडी : jitendra.guptat@iifl.com यांना संपर्क करूतत. वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष करूबा पेतेबेळी ताल्ण मनेमध्ये असलेत्या प्रपृती बस्दु पेवून जण्यासाठी सूचना बाद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआवएफएल-एचएफएल कोणत्याही परिस्थती

मिळकतीच्या नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही.

पढ़े कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील. ील विहित बेळेत यशस्वी बोलीदार/लिलांव खरेदीदाराने कोणत्याही टेप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जम करण्यात येईल आणि

मिळकत पन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल एओ वांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्यास आयः एचएफरच्या एओचा निर्णय अंतिम राहील.

≡ सरफैसी ॲक्ट. २००२ च्या नियम ९ उप-नियम (१) अन्वये १५ दिवसांची विक्री सचना ≡

कर्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या लिलाव/विक्री करण्य वेर्डल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड ठिकाणः ठाणे/पालघर, दिनांकः २३-ऑगस्ट-२०२२

असित सी. मेहता फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन - एल६५९००एमएच१९८४पीएलसी०९१३२६

नोंदणीकृत कार्यालय - 'न्यूक्लिअस हाऊस', साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०० ०७२. दूरध्वनी - ०२२-२८५८३३३३

संकेतस्थळ - www.acmfsl.com ई-मेल - investorgrievanceacmfsl.co.in ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि दूरस्थ ई-मतदान माहितीची सूचना

याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की १. असित सी. मेहता फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी) ची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार १६ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ११

वाजता न्यूक्लिअस हाऊस, साकी-विहार रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०० ०७२ स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित केली आहे. कोविड-१९ महामारीमुळे, कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या दिनांक ८ एप्रिल, २०२० १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ रोजीच्या अनुक्रमे परिपत्रके क्र. १४/२०२०, ९७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ तसेच एमसीए सर्क्युलर २/२०२२ दिनांक ५ मे. २०२२ (एकत्रितरित्या पुमसीएची परिपत्रके) यांच्या अनुपालनार्थ वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्याही सदस्यांच्या वैयक्तिक उपस्थितीशिवाय व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एमसीएची ही परिपत्रके आणि कंपनी अधिनियम, २०१३ मधील संबंधित तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सूचिबद्ध उत्तरदायित्त्व आणि अपेक्षा प्रकटन) विनियमन, २०१५ आणि सेबीचे दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/१५ (सेबी परिपत्रके) यांच्या अनुपालनार्थं कंपनीच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दुकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली आहे.

२. एमसीएची परिपत्रके आणि सेबीची परिपत्रकांनुसार, ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती सदस्यांना कागदोपत्री पाठवण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे, याची कृपया नोंद घ्यावी. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित असलेल्या सदस्यांची उपस्थिती कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीच्या उद्देशाकरिता मोजले

३. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी कंपनीकडे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपण्ट्सकडे नोंदवली गेली आहेत अशा सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१–२०२२ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत आणि ज्या सदस्यांकडे समभाग प्रत्यक्ष . स्वरुपात असतील अशी सदस्यांना ही माहिती कंपनीचे संकेतस्थळ <u>www.acmfsl.com</u> वर पाहता येईल. ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

आणि वार्षिक अहवाल मुंबई शेअर बाजाराच्या <u>www.bseindia.com</u> या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. ८. शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२ या कट ऑफ तारखेला कागदोपत्री किंवा डिमॅट स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना कळवण्यात आनंद होतो की, ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये विदित केलेले सर्व कामकाज करण्यासाठी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-मतदानाद्वारे आपले मतदान करता यावे यासाठी कंपनीद्वारे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (दूरस्थ ई-

मतदान) ठिकाणाशिवाय इतर ठिकाणी पुरवण्यात आली आहे. सर्व सदस्यांना कळवण्यात येते की, i. ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसीमध्ये विदित केल्यानुसार कामकाज इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या मतदानाद्वारे केले जाईल.

॥ दूरस्थ ई-मतदान मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता समाप्त होईल.

iii. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठीची पात्रता निश्चित करण्यासाठी शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर, २०२२ ही कट ऑफ तारीख आहे आणि या कट ऑफ तारीखेला म्हणजे शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीचे समभाग धारण (कागदोपत्री किंवा डिमॅट स्वरुपात) करणाऱ्या व्यक्तीच ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा सीडीएसएल मंचावरील ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून दूरस्थ ई-मतदान किंवा मतदान सुविधा वापरण्यास पात्र ठरतील.

iv. ई-मतदान सुविधेमार्फत मतदानाची सुविधा ही व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेला हजर असणाऱ्या सभासदांसाठी ३८ व्या एजीएममध्ये सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा व्हीसी/ओएव्हिएम द्वारे एजीएमला हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. . दूरस्थ ई-मतदानावरील माहीती ३८ व्या वार्षिक अहवालात पाहता येतील जो अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.acmfsl.com</u> आणि बीएसई

लिमिटेडची वेबसाईट <u>www.bseindia.com</u> या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतर अभिकर्ता, मेसर्स लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे उपलब्ध आहेत अशा सदस्यांना वार्षिक अहवाल पाठवण्यात आला आहे. vi. वार्षिक अहवाल हा ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट, मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे उपलब्ध आहे त्या

सभासदांना पाठवण्यात आली आहे. vii. ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवला नाही आहे त्यांच्यासाठीची प्रक्रिया सूचनेत दिलेली आहे.

viii. जर तुम्हाला ई-मतदानाच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही फ्रिक्वेटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') चा संदर्भ घेबू शकता. आणि ई-मतदान मॅन्युअल www.evotingindia.com च्या हेल्प सेक्शननमध्ये उपलब्ध आहे किंवा १८००२२५५३३ वर फोन किंवा nelpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल पाठवावा.

> असित सी. मेहता फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता स्वाक्षरी /

असित सी. मेहता (डीआयएन - ००१६९०४८)

BANKOFINDIA.CO.IN ईमेल: arb.msm@unionbankofindia.com

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा २१, वीणा चेंबर्स, मेझ्झानीन मजला, दलाल स्टीट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जवळ. फोर्ट, मुंबई-४०००२३. वेबसाईट पत्ता: HTTP://WWW.UNION-

Union Bank 8= D==

शुद्धिपत्र

२४.०८.२०२२ रोजीच्या ई-लिलावाकरित २२.०७.२०२२ रोजीच्या फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती मध्ये प्रकाशित ई-लिलाव विक्री सचना

लॉट क्र.१ ही त्वरित परिणामांसह काढन टाकण्यात येत आहे.

दिनांक : २२.०८.२०२२

आयडीबीआय बँक लि.. रिटेल रिकव्हरी डिपार्टमेंट. २रा मजला. मित्तल कोर्ट. ए/बी/सी-विंग

अ. क्र.	कर्जदार/गहाणवटदाराचे नाव	मागणी सूचना तारीख	मागणी सूचना रक्कम (रु.)	मिळकतीचा पत्ता
१	श्री./श्रीमती अभिनव बळवंत देसाई / मेघना नरेंद्र व्होरा / बळवंत अंबेलाल देसाई	११.०७.२०२२	५६९१५२८२	फ्लॅट क्र. १६ सीप सीएचएसएल सीटीएस क्र. १५३५/१५३६, श्रिलन राजन स्कू वांद्रे, मुंबई-४०००५० आणि फ्लॅट क्र. ७०५, ७ वा मजला, पूनम पार्क ए- सीएचएसएल, चिंचपोकळी, लक्ष्मी नारायण जवळ, मुंबई-४०००१२
?	श्री./श्रीमती अनिल दत्ताराम वायंगणकर / श्वेता अनिल वायंगणकर	०६.०८.२०२२	१६८२२८०	फ्लॅट क्र. ०१, तळ मजला, बिल्डींग क्र. २२, टाईप एच१, अपेक्षा इम्पीरियल, जुचं डॉन बॉस्को जवळ, नायगाव-पू, पालघर, महाराष्ट्र-४०१२०८
ş	श्री./श्रीमती भूषण एस तावडे	०६.०८.२०२२	१०४२५१२	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, मुक्ती सागर सीएचएसएल, आमी पार समो पांचाळ नगर, नालासोपारा पश्चिम, पालघर, महाराष्ट्र-४०१२०३
Х	श्री./श्रीमती मिनेशकुमार जगड/ नेहा जगड	०६.०८.२०२२	३४०६६६१	फ्टॅट-८०२, ८वा मजला, आदिनाथ ॲव्हेन्यू, डी.एस. नगर, नरसिंग लेन, वर्धम नगर जवळ, मालाड-पश्चिम, मुंबई-४०००६४
ų	श्री./श्रीमती संतोष रामचंद्र कोकरे/ साक्षी कोकरे	०६.०८.२०२२	६३०६००५	फ्लॅट १५०१, १५ वा मजला, डी विंग, कासा औरेलिया बिल्डिंग, कोडनेम इपि कॉम्प्लेक्स, खोणी, डोंबिवली पू, डोंबिवली, महाराष्ट्र-४२१२०४
Ę	श्री./श्रीमती विश्वास महादेव वाडे / महादेव प्रल्हाद वाडे	०६.०८.२०२२	१२७१९२३	३०७, इमारत क्र४, महादेव कॉम्प्लेक्स, रामदेव, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७
G	विकास निवृत्ती कणसे	१८.०६.२०२२	६४९४२७०	फ्लॅंट क्र. १४०२, १४ वा मजला, बी-विंग, मॅक्सिमा कासा बेला गोल्ड, निलजे गा कल्याण शिल रोड, डोंबिवली, महाराष्ट्र-४२१२०४

Regd. Office: 121, B- Wing, Mittal Tower, Nariman point, Mumbai- 400 021. Tel. +91 22 66107025 Fax: 91 22 66107027; CIN: L25199MH1984PLC034632

Website: www.satgroup.in E-mail: investor.relations@satgroup.in 37TH NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Thirty-Seventh (37th) Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, September 16, 2022, at 11.00 A.M. through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) and at the registered office of he Company. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at 121, B-Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai-400021 to transact the ousinesses as set out in the Notice convening AGM.

In compliance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Circular No.14/2020 dated 08 April 2020, Circular No. 17/2020 dated 13 April 2020, Circular No. 20/2020 dated 05 May 2020, Circular No. 02/2021 dated 13 January 2021, Circular No. 19/2021 dated 08th December, 2021 and Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and Circu dated void December, 2021 and Citicalar No. 2/1021 Tudate December 14, 2021 and Citical lar No. 2/2022 dated May 05, 2022 respectively, and SEBI Circular dated May 12, 2020 reac with SEBI Circular dated January 15, 2021 read with the applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Obligations") (collectively referred as "Circulars"), the Company has sent Annual Report along with the Notice convening AGM for the financial year 2021-22 on Monday, August 22, 2022, through electronic mode to the Members whose email IDs are registered with the Company and/o Depositories. The copy of Annual Report with AGM Notice is available on the Company: vebsite (www.satgroup.in), website of stock exchanges (www.bseindia.com) and on website of Central Depository Services (India) Limited (CDSL) (www.bosinian.com). Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013("Act") and the applicable rules framed thereunder, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from 09.09.2022 to 16.09.2022 (both days inclusive) for the purpose of 37th AGM of the Company.

Record date for the purpose of dividend entitlement

The Company has fixed Friday, September 09, 2022, as 'Record date' for determinin entitlement of Members for receiving dividend @ 7.50 % i.e., Re. 0.15 per equity share of having face value of Rs. 2/- each fully paid-up) for the financial year ended March 31, 2022, if approved at the AGM. The dividend will be paid on or before October 14, 2022, to the members whose name appear on the Company's Register of Members as on the Recor date through electronic/ or other modes as applicable. Manner of registering/updating email address:

- a) For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Nam of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadha Card) by email to Company (investor.relations@satgroup.in) /RTA email in (rnt.helpdesk@linktime.co.in)
- o) For Demat shareholders -please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (selfattested scanned copy of Aadhar Card) to Company (investor.relations@satgroup.in) RTA email id (rnt.helpdesk@linktime.co.in)

emote E-Voting Information

Company is pleased to provide the facility to members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form/ dematerialized form as on the cut-off date i.e., Friday, September 09. 2022 can cast their vote electronically through remote e-voting of CDSL a www.evolingindia.com on all resolutions set forth in the notice convening AGM as per Section 108 of Companies Act, 2013, Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI(LODR), Regulations 2015. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity shar

capital of the company as on cut off date.

The remote e-voting shall commence from Tuesday, September 13, 2022 at 09:00 a.m. and ends on Thursday, September 15, 2022 at 09:00 p.m. The instructions for remote e-voting process as well as the e-voting system on the date of the AGM are given in the Notice of AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia owners maintained by the Depositories as on cut-off date i.e., September 09, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting on the date of AGM. During this period, members may cast their vote electronically as the e-voting module will be disabled by the CDSL thereafter. Those members, who shall be present in the AGM hrough VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during AGM. Those members who have cast their votes through remote e-voting price. to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Members are requested to carefully read all the instructions given in notes of AGM Notice and in particular, instructions for joining AGM and casting vote through remote e-voting and e-voting during AGM.

Any person who acquires shares and becomes member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on Cut-off date; may obtain login id and password by sending request to helpdesk.evotingindi@cdslindia.com However, if he /she is already registered with CDSL for remote e-voting, then he/she can use his/her existing USER ID and password for casting the votes.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India), Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg. ower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.co.

Date: 22nd August, 2022

FOR SAT INDUSTRIES LIMITED

FUTURE MARKET NETWORKS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC17991 Registered Öffice: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari-Vikhroli Link Road Jogeshwari East, Mumbai – 400060 | Tel: 022 – 40552200. Fax: 022 – 40552201.

Email: info fmnl@futuregroup in / Website: www.fmn.co.in Notice Of 14" Annual General Meeting & E-voting Information

otice is hereby given that the 14th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on Thursday. September 22, 2022 at 2:00 p.m. through video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013, General Circulars issued by Ministry o rporate Affairs (MCA) viz. circular no. 114/2020, 17/2020, 20/2020, 22/2020, 33/2020 39/2020, 02/2021, 10/2021, 20/2021 and 3/2022 read with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations") and SEBI circular ated May 12, 2020 and January 15, 2021 and all other applicable laws to transact the ousiness as set forth in the Notice convening the said AGM. Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 ('the Act'), rule

nade hereunder, Regulation 36 of the Listing Regulations and Secretarial Standard on seneral Meeting (SS-2), the notice of AGM setting out the business to be transacted there at with Annual Report of the Company for the financial year ended on March 31, 2022 have been dispatched electronically via e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent or Depositories or Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 16, 2022 to Thursday, September 22, 2022 (both days inclusive) for the urpose of AGM

n compliance with provisions of Section 108 of the Act read with rules made thereunder, as nended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is oviding the remote e-voting facility to members to cast their vote electronically through lectronic voting system of National Depository Services Limited ("NSDL") ("remote e oting"). All members are informed that:

- All the businesses as stated in the notice of AGM will be transacted through voting by
- The remote e-voting period shall commence on Sunday, September 18, 2022 at 9:0 am and will end on Wednesday, September 21, 2022 at 5:00 pm. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM
- The persons who acquire shares and become members of the Company after dispatc of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. September 15, 2022 may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the notice of AGM and on website of NSDL $\underline{\text{https://www.evoting.nsdl.com}}$.
- The members may note that: Once the e-vote on the resolution is cast by the members, may also attend/participat in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.
- The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at AGM.
- If you have not registered your email address with the Company/Depository(ies), yo may follow the below instructions for obtaining the login details for e-voting:

Physical Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Company Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in providing folio no., name of shareholder, scanned copy of the share certificate (fron and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.

Please contact your Depository Participant (DP) and register your emai address in your demat account, as per the process advised by your DP.

or technical assistance regarding VC/OAVM participation in AGM or in case of any ueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and oting user manual for Shareholders available at the download section of ww.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430 or send guest to Ms. Pallavi Mhatre or Amit Vishal at evoting@nsdl.co.in.

The Annual Report along with the Notice is also available on the Company's website at ww.fmn.co.in, websites of stock exchanges at www.bseindia.com and <u>ww.nseindia.com</u> respectively and on website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com</u>.

For Future Market Networks Limited

Place : Mumbai Date : August 23, 2022

Anil Cheriar Head - Legal and Company Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Sachiv S. Sahni ("the Promoter") having his office a Plot No. 7/17, Khan Abdul Gaffar Khan Road. Worli Sea Face. Worli Mumbai-400018, is constructing a building known as "**The Legacy**" on the leasehold land situate, lying and being at Plot No. 7/17, C.S. No. 17/866 of Worli Division, G/South Ward situated at Khan Abdul Gaffar Khan Road, Worli Sea Face, Worli Mumbai - 400018 and more particularly described in the First Schedule hereunder written ("the said property").

We are investigating the right, title and interest in respect of Duplex Flat No.101 on 2nd and 3rd habitable floor of the proposed building "The Legacy" ("the said Premises") more particularly described in the Second Schedule hereunder written being constructed on the said property free from all encumbrances claims and demands.

ALL PERSONS including an individual, a Hindu undivided family, a company, banks, financial institutions/s, non-banking financial institution/s, a firm, ar association of persons or a body of individuals whether incorporated or not lenders and/or creditors having any claim, right, title, share and/or interest against Sachiv S. Sahni or in respect of the said Premises or any part or portion thereof whether by way of sale, exchange, assignment, gift, bequest, lease, sublease, tenancy, sub-tenancy, leave and license, license, covenant, mortgage, encumbrance, lien, charge, trust, inheritance, succession, agreement, contract memorandum of understanding, easement, right of way, occupation, possession family arrangement, settlement, maintenance, Decree or Order of any Court of Law, lis pendens, attachment, reservation, development rights, FS consumption, or any liability or commitment or demand of any nature whatsoever or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing alongwith supporting original documents to the undersigned having their office at Messrs. Kanga and Company, Advocates and Solicitors, Readymoney Mansion, 43, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001 within a period of 10 (ten) days from the date of the publication of this notice, failing which, the claim or claims, i any, of such person or persons shall be considered to have been waived and/or

THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO:

(Description of the said Property) All that piece and parcel of land admeasuring 1,672.26 sq.mtrs. or thereabouts together with a Building standing thereon and known as "The Legacy" and bearing Plot No. 7/17, C.S. No. 17/866 of Worli Division, G/South Ward situated

at Khan Abdul Gaffar Khan Road, Worli Sea Face, Worli, Mumbai - 400018 and

bounded as follows: On or towards the East by: by Plot No.7(2) and partly by Plot No.7(3) On or towards the West by: by 24.38 Khan Abdul Gaffar Khan Marg On or towards the North by: by Plot No. 7(18)

THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of the Bare Shell Flat and the Car Parking Spaces)

On or towards the South by: by Plot No. 16

"Bare Shell Flat" bearing No. 101 on the 2nd and 3rd Habitable Floor of the said Building "THE LEGACY" admeasuring as follows: Sq. Ft. **Particulars**

CarperArea as	PELICENA	300.27	0240.03
Carpet Area (in	clusive of enclosed balcony)	573.96	6178.11
as per MCGM a	approved Plan dated		
18th August 20	22		
Built Up Area a	s per MCGM approved	625.74	6735.47
Plan dated 18tl	h August 2022		
AND the following	ng 5 (Five) Car Parking Space	26	•
THE THE IONOMI	ig 3 (Five) Gai Faiking Space	73	
Podium	Parking No.	Area in Sq	. Mtrs.
			. Mtrs.
		Area in Sq	. Mtrs.
Podium 5	Parking No.	Area in Sq 13.75	. Mtrs.
Podium 5 5	Parking No. 4 5	Area in Sq 13.75 13.75	. Mtrs.

Dated this 23rd day of August, 2022.

Kanga and Company, Sd/-

13.75

(M. A. Kamdar) Partner Advocates and Solicitors IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICATION **PETITION NO. 2514 OF 2021**

Petition for the Probate of the last Will and Testament dated 16th day o November, 2019 of Nirmala Padmakar Raje nee Nirmala Shankar Pradhar Hindu, Indian Inhabitanat of Mumbai, a widow, Occupation: Housewife, who was residing at the time of her death at 101, Gulshan Villa Building No. 1 $\label{lem:c.d.} Juhu\,Lane,\,C.\,D.\,Barfiwalla\,Marg,\,Andheri\,West,\,Mumbai\,\hbox{-}\,400058.$

Dinesh Ulhas Masurkar, A ge 31 years, Hindu Indian Inhabitant of Mumbai, Occupation: Advocate, residing at 702, Saptarshi CHSL, Eksar Road, Near Devki Nagar, Borivali West, Mumbai - 400 103, being sole executor named under the last Will and Testament of the deceased abovenamed

ALL CONCERNED.

If you claim to have any interest in the estate of the abovenamed deceased you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Probate. In case you intend to oppose the grant of Probate, you should file in the Office of the Protho and Senior Master a caveat within 14 days from the service of this citation upon you.

"You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities High Court Legal Services Committees. District Legal Services Authorities and Taluka egal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free Legal Services Authorities/ Committees". Witness SHRI. DIPANKAR DATTA, Chief Justice at Bombay aforesaid, this 20th day o



For Prothonotary and Senior Maste

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION

In the matter of GOL Offshore Ltd.

IN PURSUANCE OF ORDER DATED 10.08.2022 PASSED IN INTERIM APPLICATION NO. 1630 OF 2019 IN COMPANY PETITION NO.756 OF 2014
WITH OFFICIAL LIQUIDATOR'S REPORT NO 12 OF 2022 & OTHERS NOTICE TO THE SEAFARERS/ WORKERS/CREW MEMBERS AND STAFF OF GOL OFFSHORE LTD. (IN LIQN.)

The Official Liquidator has filed an OLR No. 12 of 2022 before the Hon'ble High Court, Bomba seeking permission for cancellation of notices of admission of proof issued to various Seafarers Crew Members, workers and Staff of the GOL Offshore Ltd. (In Lign.) and seeking permission to

oravers sought in the OLR. In view of the above, Notice is hereby given to Seafarers/ Crew Members, workers and Staff of

Seafarers/ Crew Members, workers and Staff of the GOL Offshore Ltd. (In Ligh.) and readjudication of such claims), may file their objection in the form of affidavit which shall be delivered to Official Liquidator on or before 04.09.2022 or may appear before Hon'ble High Court on 07.09.2022 or to any other adjourned date to make submission before Hon'ble High Courl with regard to prayers sought in the above OLR.

Further the copy of OLR No. 12 of 2022 may be obtained by any Seafarers/ Crew Members.

The matter is stood over to 07.09.2022 before His lordship Justice N. J. Jamadar of Hon'ble High Court, Bombay.

Dated this 22nd day of August, 2022

(V. P. KATKAR) Official Liquidator High Court, Bombay. 5th Floor, Bank of India Building, M. G. Road,

Fort, Mumbai – 400023 Tel: - 2267 0024, 2267 5008

POSSESSION NOTICE - (for immovable property) Rule 8-(1) Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infolin

Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Floating Finance Ltd., (Int. Hr.L.) under the Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the borrowers / co-borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are bareby catificined to the deviation that the undersigned has the said Rules and the said rules. The borrower in particular and the public in general are bareby catificated to the deviation that the development of the deviation and the public in general are bareby catificated to the deviation that the property and the public in general are bareby catificated to the deviation that the property and any dealings with th and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon

"The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "IIFL HFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transferr, the secured assets shall not be sold or transferred by "IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFL

HFL" for transfer or sale of the secured assets.							
Name of the Borrower(s) Pune BRANCH	ver(s) Description of secured Total Outsta asset (immovable property) Dues (R		Date of Demand	Date of Possession			
Mr. Vishal Bhimaii Pangarkar.	All that piece and parcel of: Flat No 402,	Rs. 17.90.421/- (Rupees	Notice	1 0000001011			
Mrs. Alaka Bhimaji Pangarkar,	Building A-6, Admeasuring 512 Sq. Fts., 4Th Floor, Sayadri City, Nasrapur ,	Seventeen Lakh Ninety	27-Apr-	20-Aug-22			
For, further details please con	ice: CTS NO 4278/1 to-7	Tanaji N	lagar Near				

Kalika Mata Mandir 2nd Floor Chichwad Pune -411033/or Corporate Office: Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar

Gurgaon, Haryana Place: Pune Date: 24/08/2022 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Limited

OFFICE OF THE RECOVERY OFFICER THE KUNBI SAHAKARI BANK LTD; MUMBAI

(127, Kunbi Dnyati Griha, St. Xavier Street, Parel, Mumbai-400 012. Ph-24148875) **AUCTION CUM SALE NOTICE**

(In Recovery Certificate No. 4437/2019 & Recovery Certificate No. 319/2020 both dated 06.11.2020)

Notice is hereby given to the public in general and particular to Borrower & Co-Borrower, its Directors and sureties by the Recovery Officer Mr. Subhash Dhondu Rasal of The Kunbi Sahakari Bank Ltd; Mumbai a co-operative bank registered under the M.C.S. Act, 1960 and having its Registered office at above address and having their branch office amongst other olace at Parel, Mumbai - 400 012 that physical possession of the below described immovable property mortgaged to The Kunbi Sahakari Bank Ltd; Mumbai has been taken over on 26.10.2021 by the Recovery Officer of The Kunbi Sahakari Bank Ltd; Mumbai and property will be sold by Public Auction under the provisions of M.C.S. Act, 1960 and Rules 1961 and subject to terms and condition towards recovery of bank dues and further interest, charges and cost of process etc. in the borrower account of Mr. Nirav Jayant Shah, Co-borrower Mrs. Dinal Nirav Shah & M/s. Timoksh Business Pvt. Ltd; the property is being sold on "AS IS WHERE IS AND WHAT IT IS BASIS AND WITHOUT RECOURSE BASIS" as such

sale is without any kind of warranties and indemnities. Recovery Officer, invites offer in sealed covers from interested parties in respect of the property described hereunder. Mr. Nirav J. Shah & Mrs. Dipal N. Shah. Name of owner of property / Borrower Name of the Borrower : - M/s.Timoksh Business Pvt. Ltd.

Description of property for sale

:- Flat No. 504, (admn. about 1245 sq. ft. super BUA, 3BHK), 5th Floor, Vaastu Labh CHS Ltd., Raimata Jijabai Road, Pump house, Andheri (E), Mumbai - 400 093.

Relisable Value is fixed at Rs. 2,01,69,000/- (Rs. Two Crore one lakh sixty nine thousand only)

Bid increment amount **Rs. 1,00,000/-** (Rs. One lakh in multiple)
Date, time & place of auction is **23/09/2022 at 03.00 pm.** at above address for sale of

property. I. The successful / highest bidder shall deposit 15% amount of the price of the final bid amount immediately at the time of purchase and in default of such deposit, property shall be e-sold and the defaulting purchaser shall not have any claim whatsoever.

2. The remainder of the 85% purchase money and the amount required for the stamp duty on the sale certificate and registration charges and incidental charges thereon including GST & TDS as applicable if any shall be paid within 30 (thirty) days from the date of sale of the

property. 3. In case of default of payment within the prescribed period mentioned in hereinabove the deposit paid by the purchaser may after defraying the expenses of the sale, may, if undersigned think fit be forfeited to the State Govt. and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or amount deposited. The property shall be resold after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently

4. Sale subject to the prior encumbrances on the property and bidders are advised to get proper details in this regard at their end.

5. The prescribed Tender Form and terms & conditions of sale will be available with the Office of the Recovery Officer of the Bank at above address between 11.00 am. to 5.00 pm. on any

6. The last date for receiving sealed tenders with interest free earnest money deposit (EMD 10% of Relisable Value) i.e. Rs. 20,16,900/- (Rs. Twenty lakh sixteen thousand nine hundred only) by Pay Order / Demand Draft / Bankers Cheque payable at Mumbai fayoring "The Kunbi Sahakari Bank Ltd; Mumbai" at above address is 17/09/2022 at up to

04.00 pm.

7. The aforesaid property shall not be sold below Relisable Value amount fixed by the District Deputy Registrar, Co-op. Societies (3), Mumbai.

8. The sale shall be subject to the final approval / confirmation of the Registrar co-op. societies or Commissioner for co-operation, Pune. If sale is not confirmed by the authority then the amount paid / deposited by the successful bidder / purchaser will be refunded to the successful bidder/purchaser without interest.

D. The bidder who submit highest bid (not less than Relisable Value) on closure of auction shall be declared as successful bidder / purchaser subject to approval by Registrar. Successful bidder shall bound with the terms & conditions of the Sale Interested parties can inspect the property on the 12th day of September, 2022 between

12.00 pm. to 05.00 pm.

Date: - 23/08/2022

Place: - Mumbai

11. Recovery Officer or Bank will not be responsible for any charge, lien, encumbrances or the property & taxes and any other dues to Government or any other body or Authority / Society in respect of the property under sale, however the intending Bidder should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of the property put on auction and claim, rights, due, affecting the property prior to submitting their bid.

12. This is also a mandatory notice of 30 days as per the provision of M.C.S.Act-1960 and Rules, 1961 to the Borrowers its Directors and sureties, mortgager of above account informing them about the holding of sale / auction on aforesaid dates, if so desired by them, by paying the fully dues payable by them along with cost, charges, further interest and cost of process before the scheduled auction to the bank.

For The Kunbi Sahakari Bank Ltd: Mumbai

(S.D.Rasal) Recovery Officer (under MCS Act-1960 & Rule 107 of MCS Rule 1961) NEW WOODLAND CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED 67, Dr. G. Deshmukh Marg (Peddar Road), Mumbai 400 026, Tel. No. 23514994

Notice is hereby given that the Society has received an application on behalf of our member, Shiva Capital Peddar Consulting Private Limited (earlier known as Jiten Properties Private Limited), owner of Flat No. 14-1B together with one garage in the Building known as Woodland Apartments, of the Society, for issuance of a duplicate Share Certificate in lieu of the Original Share Certificate No. 45 dated 9 December 1970 for 5 (five) paid up shares bearing distinctive number 221 to 225 (both numbers inclusive) issued by the Society, which has been lost. The Society hereby issues this Notice calling upon person or persons having any objection to the issuance of duplicate share certificate in favour of the above applicant member.

If no objection is received within 15 (fifteen) days from the date of this Notice at the above address, the Society will proceed to issue a duplicate share certificate.

For New Woodland Co-Operative Housing Society Limited

Mrs. Bina Thadani Hon. Secretary

The Zoroastrian Co-operative Bank Ltd (Multi State Scheduled Bank)

Corporate Office : Nirlon House, 5th floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030. Tel No as 61727602 / 61727600 Email: rsheth@zcbl.in

Rule 8(1) Possession Notice

Whereas, The Undersigned being the Authorised Officer of The Zoroastrian Co-operative Bank Limited, a Multistate schedule Co op Bank having its Corporate Office at Nirlon House, 5th Floor, Dr. Annie Basant Road, Worli, Mumbai 400 030 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) (SARFAESI Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a Demand Notice upon the porrower mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 (Sixty days) from the date of

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken the symbolic possession of the property on 18th August 2022 described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Zoroastrian Co-operative Bank Limited for an aggregate amount of Rs. 17,87,00,145.13 as of 31.08.2021 further interest & other charges thereon.

Name of the Borrower/Co- borrower/ Guarantor	Description of Property	Date & Amount in Demand Notice
M/s. Saison Trade & Industry	Bungalow No. 23, Ground Floor + 1 upper Floor, RCC	15/09/2021
Pvt. Ltd. (Borrower).	Bungalow admeasuring 184.38 sq.mtr. i.e. 1984.73	Rs.17,87,00,145.13
Mr. Siddharth Chimanlal Shah	Sq. ft. BUA. Land Bearing No. Plot No. 23, Survey No.	(Rupees Seventeen
(Director / Guarantor).	31 Plot measuring 667.99 Sq. mtr .i.e. 7190.35 Sq.	Crores Eighty Seven
Mr. Ankit Vinay Shah (Director /	ft.(As per Agreement), Windsor Park, Near Wai,	Lakhs One Hundred
Guarantor)	Mahabaleshwar Road, Village Bhose, Sub District of	Forty Five and
Mr. Palak Bipin Shah	Taluka Mahabaleshwar, District Satara 412 806	Thirteen Paisa)
(Guarantor)	Maharashtra, Owned by Siddharth Chimanlal Shah.	
DATE: August 24, 2022		Sd/-
PLACE: Panchgani - Satara		Authorised Officer

CAPITAL

emand notice Dated 15.06.2022

Aditya Birla Housing Finance Limited ered Office- Indian Rayon Compound, Veraval, Gujarat – 362

Branch Office- G Corporation Tech Park, Kasarvadavali,

Ghodbunder Road, Thane -400607 (MH) APPENDIX IV[See Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Possession Notice(for Immovable Property) Whereas, the undersigned being the authorized officer of Aditya Birla Housing Finance Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with

rul8 the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrowers in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya Birla Housing Finance Limited for an amount of mentioned below and interest thereon. Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of Section 13 of the act, in respect of time

available, to redeem the secured assets. 1. Name of Borrower: PIYUSH MULCHAND GADA, KALPANA PIYUSH GADA, Outstanding: INR 99,05,020.80/- (Rupees Ninety Nine Lac Five Thousand Twenty And Eighty

Description of the Immovable Property All That Piece And Parcel Of Flat No. 201, Admeasuring 477 Sq. Ft. Equivalent To 44.33 Sq. Mtrs.

(Carpet Area), On Second Floor, In The Building Then Knows As Makwana Residency (And Now Known As Makwana Residencty Co-Operative House Society Ltd.), Situated At L.T. Road, Opp. Navneet Hi-Tech Hospital, Dahisar Phatak, Dahisar (East), Mumbai-400068, In Registration District And Sub-District Of Mumbai City And Mumbai Suburban On Land Bearing C.T.S. No. 955 Of Village Dahisar, Taluka Borivali, Mumbai Subraban District., And Bounded As: East: Residential Building West: Amirash Building, North: Internal Road, South: Krishna Bungalow . Name of Borrower: PRASHANT PRAKASH CHAVAN, SANDHYA PRAKASH CHAVAN,

Eightv One Only) and notice Dated 15.06.2022 Date of Possession: 22.08.2022 Description of the Immovable Property All That Piece And Parcel Of Flat No. 110, 1st Floor, B-Wing Admeasuring 1600 Sq. Ft. (Built-Up) n The Building Known As "Ranjana Apartment", Constructed On Land Bearing Survey No. 215,

Hissa No. 24/1, 24/2, Lying, Being And Situated At Naringi Baypass Road, Chandansar Road, Virar (E), Pin No. 401305, Village Naringi, Taluka Vasai, District-Palghar (Old District-Thane Date: 22.08.2022

A ICICI Bank

Branch Office: ICICI Bank Ltd. Ground Floor, Ackruti Centre, MIDC Near Telephone Exchange, OppAckruti Star, Andheri East, Mumbai- 400093

Sr. No	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Earnest	Time of	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Mr. Nevil William Lobo(Borrower) Mrs. Jyothi Nevil Lobo(Co-Borrower) Loan A/c No. LBMUM00002278552	Flat No. 205, 2 Nd Floor, B Wing, Rilletta Building, Casa Rio Gold, Village Nilje Ghesar, S No 30 S No 76 No 73, Dombivali, Thane, Maharashtra - 421301. Admeasuring 495 sq.ft Carpet area as per the agreement	Àugust	Rs. 37,60, 000/- Rs. 3,76,000/-	September 17, 2022 From 11:00 AM To 02:00 PM	September 28, 2022 From 11:00 AM Onwards

The online auction will take place on the website of e-auction agency M/s NexXen Solutions Private Limited (URL Link-https://disposalhub.com). The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total dues with further interest till September 27, 2022 before 05:00 PM failing which, this secured asset will be sold as per

The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400093 on or before September 27, 2022 before 02:00 PM and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before September 27, 2022 before 05:00 PM along with scan through the above mentioned website only on or before September 27, 2022 before 05:00 PM along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400093 on or before September 27, 2022 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited" payable at Mumbai.

Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited 2. Augeo Assets Managem Private Limited 3. Matex Net Pvt. Ltd., have also been engaged for facilitating the sale of this property.

Name of the Borrower , Mortgagor(s) and Guarantor(s)

Also at: MET Education Complex, 6th Floor C Wing Gen, A.K.

Vaidya Marg, Bandra Reclamation, Bandra (W) Mumbai-400050. Address of RP: Mr. Ankur Kumar Srivastava

Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051,

EZY Laws, 17 & 18, 10th Floor, Pinnacle Corporate Park, G-Block

Registered Office: 1st Lane, Shahpuri, Kolhapur-416001 Corporate Office: One World Centre, Tower 2B, 6th Floor, 841 Senapati Bapat

Authorized Officer ICICI Bank Limited

Description of Secured

lotice is hereby given by the Authorised Officer of RBL Bank Limited ("Bank") to the under mentioned Guarantor(s) and Mortgager(s) uns 13(2) of the Act, who have defaulted in the repayment of amount/interest/instalments, due in respect of the credit facilities availed by the

wer from RBL Bank Ltd. ("Credit Facilities"). Consequently, the loan account of the Borrower(s) was classified as non-perfo asset ("NPA") as detailed in Schedule below by the Bank as per RBI guidelines. Whereas the Demand Notice dated July 05th, 2022 was issued to following Guarantor(s) and Mortgager(s) by the Authorized officer a

their last known address(es), however the same returned un-served from Kevnes Infra Private Limited (erstwhile Gutte Infra Private .imited, Mr. Ratnakar Manikrao Gutte, Mrs. Sodhamati Ratnakar Gutte, Mr. Sunil Ratnakar Gutte hence, by way of this public notice that you all are hereby informed and called upon to pay jointly and severally, to the Bank, the Outstanding Amount (stated below) within 60 days from the date of this publication, failing which the Bank will proceed to enforce the Mortgaged Asset ("secured assets" under the provisions of the Act to realize its outstanding dues.

		Asset (s)
1. Keynes Infra Private Limited (erstwhile Gutte Infra Private Limited) (Mortgagor and Guarantor) Registered Office: PI No. 1,2,3,4. Flat No. B-702, Water Green Apt, B-Building, Jaitala Road Nagpur – 440022; Also at: CTS 349 & 349-1, 7 & 8 Floor, Mascots Cowork, Times Square Building, WE Highway, Near Sai Service, Andheri East, Mumbai-400069 Maharashtra. Also at: MET Education Complex, 6th Floor, C Wing Gen, A.K. Vaidya Marg, Bandra Reclamation, Bandra (W) Mumbai-400050. 2. Mr. Ratnakar Manikrao Gutte (Guarantor) Plot No.1, Civil Lines, Near MLA Hostel, Nagpur-440 001. 3. Mrs. Sodhamati Ratnakar Gutte (Guarantor) Plot No.1, Civil Lines, Near MLA Hostel, Nagpur-440 001. 4.Mr. Sunil Ratnakar Gutte (Guarantor) Plot No.1, Civil Lines, Near MLA Hostel, Nagpur-440 001. Also at: Residency Union Park, 3rd Floor, 301, Nr. Deccan Airport, Dr Ambedkar Road, Khar (W), Mumbai 400050. Also at: D-10, Beach House CHS Ltd. Gandhi Gram Road, Juhu, Mumbai –400049 5. Mrs Swati Rajesh Phad (Guarantor) Flat No.72, 7th Floor 15A, Sagar Tarang, Worli Sea Face, Mumbai 400030. 6. Gangakhed Sugar & Energy Limited (currently undergoing corporate insolvency resolution process "Guarantor") through its Resolution Professional Mr. Ankur Kumar Srivastava Registered Office – Vijay Nagar, Makhani, Kodri Road, Gangakhed, Parbhani–431 514.	(Rupees Seventy One Crore Eighty Eight Lakh Nineteen Thousand Six Hundred Seventy Eight and Paise Eighty Two Only) outstanding as on June 20, 2022, along with further interest thereon from June 21, 2022, plus penal and other interest and amounts as per the Transaction Documents till	All those piece and parcel of plot of land bearing Plot No.3 admeasuring 1831.97 sq. mtrs. Ki No 159/4 and 159/7, Ward No. 19 PSK No. 44 City Survey No. 59 and 728 of Mouza Somalwada Taluka: Nagpur, District: Nagpur along with construction thereor both present and future, owned by Keynes Infra Private Limited (erstwhile Gutte Infra Private Limited and bounded as follows: On or Towards East: Plot No.4 On or Towards West: Plot no.2 On or Towards North: Khasra No 159/9 On or Towards South: 9 Mete Wide Road.

https://www.rblbank.com/pdf-pages/news
The Bank, invites your attention to provisions of section 13(8) of the Act, in respect of the time available for redemption of Secured Assets. Public at large are advised not to deal with the said secured assets without Bank's Permission and any person dealing in any manner with or creating interest of any nature whatsoever in the aforementioned secured assets may do so at their own risk and consequences.

Date: August 24, 2022 Authorised Officer

)...Petition

CITATION

SEALER The 22nd day of August, 2022 Tejas Deshpande Advocate for the Petitioner

COMPANY PETITION NO. 756 OF 2014 In the matter of the Companies Act, I of 1956. (In Liquidation)

That the Official Liquidator published notice dated 05.08.2022 in the newspapers namely Free Press Journal (English), Navshakti(Marathi) and Times of India(English) on 09 08 2022 with regard to cancellation of admission of proofs and readjudication of claims. "The said notic

readjudicate such claims. The said OLR is pending before Hon'ble High Court, Bombay.

The Hon'ble High Court, Bombay vide orders dated 10.08.2022 has directed the Official Liquidator to issue fresh public Notices to various Seafarers/Crew Members, workers and Staff of the GOL Offshore Ltd. (In Lign.). in confirmity with the directions contained in the order dates 30.06.2022 and 21.07.2022 of Hon'ble Court, for inviting comments/objections with regard to the

the GOL Offshore Ltd. (In Liqn.). if any Seafarers/ Crew Members, workers and Staff wishes to oppose/has an objection to the prayers sought by Official Liquidator in OLR No. 12 of 2022 dated 01.02.2022(seeking permission to cancel notices of admission of proof issued to various

workers and Staff of GOL Offshore Ltd. (In Liqn.), by visiting the office or by a written request to the office of Official Liquidator, High Court Bombay.

PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET

[See proviso to rule 8(6)]

Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on "As is where is", "As is what is", and Whatever there is" as per the brief particulars given hereunder;

	Sr. No.	Name or Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Earnest	Time of Property Inspection	Time of E-Auction
ı	(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
	1.	Mr. Nevil William Lobo(Borrower) Mrs. Jyothi Nevil Lobo(Co-Borrower) Loan A/c No. LBMUM00002278552	Flat No. 205, 2 Nd Floor, B Wing, Rilletta Building, Casa Rio Gold, Village Nilje Ghesar, S No 30 S No 76 No 73, Dombivali, Thane, Maharashtra - 421301. Admeasuring 495 sq.ft Carpet area as per the agreement.	August	Rs. 37,60, 000/- Rs. 3,76,000/-	September 17, 2022 From 11:00 AM To 02:00 PM	September 28, 2022 From 11:00 AM Onwards
-1	The	anline quation will take	place on the website of a quetion of	aanay M/a Ni	avVan Cal	utions Drive	ata limitad

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the e-auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 8454089353/7304915594/8291958765.

The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

RBLBANK

RBL BANK LIMITED

Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Notice issued U/s 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 ("Act") read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") framed thereunder ("Demand Notice").

Total Outstanding Amount

Details of the Borrowers and the outstanding dues are uploaded on the Bank's website and can be accessed on the linl

For RBL Bank Ltd.

Outstanding: INR 48,83,281.00/-(Rupees Forty Eight Lac Eighty Three Thousand Two Hundred

Authorised Officer Aditya Birla Housing Finance Limited

Date of Possession: 22.08.2022

Date: August 24, 2022

Authorised Officer The Zoroastrian Co-op Bank Ltd

राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण समक्ष

कंपनी योजना अर्ज क्र. १११७ हा २०२०

मधील

अर्जदार कंपनीदरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या संमतीकरिता एप्रिल २६. २०२१ रोजी अर्जदा

बिलेअर हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड

सीपर्ल हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड

आणि

वा त्यानंतर त्वरीत निश्चित करण्यात आले आहे.

चॅलेट हॉटेल्स लिमिटेड

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी दय्यम परावा सादर करण्यासाठी सन्माननिय न्यायाधिकरणात मध्यस्थ अर्ज ज्याअर्थी साधारण स्वरुपात दय्यम पुरावा सादर करण्यासाठी बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. म्हणून, तुम्हाला सदर सन्माननिय न्यायाधिकरणासमक्ष पुढील तारीख म्हणजेच १६.११.२०२२ रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. कसुरवार ठरल्यास, प्रकरणामध्ये उचित आदेश पारित केला जाईल माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १७ ऑगस्ट, २०२२ रोजी दिले.

प्रतिवादी यांचे नाव आणि पत्ता:-प्रबंधक, डीआस्टी-॥, मुंबई १. अजय शामराव पांचाळ - फ्लंट क्र. ४१३, पाम्स अपार्ट. २, रॉयल इस्टेट, आरे मिल्क कॉलनी, मुंबई 800 084

२. अनिता अजय पांचाळ - फ्लॅट क्र. ४१३, पाम्स अपार्ट. २, रॉयल इस्टेट, आरे मिल्क कॉलनी, मुंबई र

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.-॥ मध्ये ओ.ए. क्र. ५०६ सन २०१७ मधील आय.ए. ५५५ सन २०२२ युनियन बँक ऑफ इंडिया ..अर्जदार विरुद्ध विकास दिलिप दळवी आणि अन्य. ...प्रतिवादी सूचना

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी दुय्यम पुरावा सांदर करण्यासाठी सन्माननिय न्यायाधिकरणात मध्यस्थ अर्ज दाखल केला आहे. ज्याअर्थी साधारण स्वरुपात दुय्यम पुरावा सादर करण्यासाठी बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि

ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. म्हणून, तुम्हाला सदर सन्माननिय न्यायाधिकरणासमक्ष पुढील तारीख म्हणजेच १६.११.२०२२ रोजी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. कसूरवार ठरल्यास, प्रकरणामध्ये उचित आदेश पारित केला जाईल. माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १७ ऑगस्ट, २०२२ रोजी दिले.

प्रतिवादी यांचे नाव आणि पत्ता:-

प्रबंधक, डीआरटी-॥, मुंबई

१. विकास दिलिप दळवी– ५०१, डायमंड डिपार्ट., प्रिन्स सिटी, एम.जी. रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे–४०११०७. २. **वनिता विकास दळवी-** ५०१, डायमंड डिपार्ट., प्रिन्स सिटी, एम.जी. रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७.

उच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत, मुंबई येथे सामान्य मूळ दिवाणी न्यायाधिकरण कंपनी याचिका क्र. ७५६ सन २०१४

कंपन्या कायदा १/१९५६ च्या प्रकरणी

जीओएल ऑफशोअर लि. च्या प्रकरणी (परिसमापनात)

अधिकृत परिसमापकांचा अहवाल क्र. १२/२०२२ व अन्य यांच्याकडे कंपनी याचिका क्र. ७५६/२०१४ मध्ये अंतरिम अर्ज क्र. १६३०/२०१९ मध्ये मंजूर आदेश दि. १०.०८.२०२२ च्या अनुषंगाने जीओएल ऑफशोअर लि. (परिसमापनात) चे

नाविक /मजूर /क्रू सदस्य व कर्मचारीवर्ग याना सूचना दाञ्यांचे सादरीकरण रह होणे व दाञ्यांचा पुनर्निर्णय यांसंदर्भात फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी), नवशक्ति (मराठी) व टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी) या वर्तमानपत्रांत दि. ०९.०८.२०२२ रोजी प्रसिद्ध झालेली अधिकृत परिसमापकांची सूचना दि. .५.०८.२०२२. सदर सूचना मागे घेण्यात येत आहे.

अधिकत परिसमापकांनी जीओएल ऑफशोअर लि. (परिसमापनात) यांचे विविध नाविक/क्र सदस्य. मजर व कर्मचार्र वर्ग यांना जारी दाव्यांच्या सादरीकरणाच्या सूचना रद्द करण्याकरिता परवानगी मागणारे तसेच अशा दाव्यांच्या पुनर्निर्णयासाठी परवानगी मागणारे ओएलआर क्र. १२/२०२२ सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्यासमक्ष दाखल केले आहे. सदर ओएलआर हे सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या समक्ष प्रलंबित आहे. सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी विविध आदेश दि. १०.०८.२०२२ अंतर्गत सन्माननीय न्यायालयाचा आदेश दि. ३०.०६.२०२२ व दि. २१.०७.२०२२ मध्ये विहित निर्देशांच्या अनुपालनांतर्गत ओएलआरमध्ये करण्यात आलेल्या

२०.२४.२९२२ च. २८.२०.२४.२४ चळा साला मानदाराजा जनुस्ताताला जात्याताला स्वयाताला जात्याताला जात्याताला जात्याताला मागण्यांसंदर्भात मते / हरकती मागविष्याकरिता जीओएल ऑफशोअर लि. (परिसमापनात) यांचे विविध नाविक/कू सदस्य, मजुर व कर्मचारी वर्ग यांना नवीन जाहीर सुचना जारी करण्याचे निर्देश अधिकृत परिसमापकांना दिले आहेत. वरील अनुषंगाने जीओएल ऑफशोअर लि. (परिसमापनात) यांचे विविध नाविक/क्रू सदस्य, मजूर व कर्मचारी वर्ग यांना यादारे सचना देण्यात येत आहे की. (जीओएल ऑफशोअर लि. (परिसमापनात) यांचे विविध नाविक/क्र सदस्य मजूर व कर्मचारी वर्ग यांना जारी दाव्यांच्या सादरीकरणाच्या सूचना रद्दे करण्याकरिता परवानगी मागणारे तसेच अशा दाव्यांच्या पुनर्निर्णयासाठी परवानगी मागणारे) ओएलआर क्र. १२/२०२२ दि. ०१.०२.२०२२ मध्ये अधिकृत परिसमापकांद्वारे करण्यात आलेल्या मागणीस कोणाही नाविक/क्रू सदस्य, मजूर व कर्मचारी वर्ग यांचा विरोध/हरकत ासल्यास त्यांनी आपली हरकत प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात अधिकृत परिसमापकांकडे दि. ०४.०९.२०२२ रोजी वा तत्पर्वीपर्यंत सादर करावी किंवा वरील ओएलआरसंदर्भात करण्यात आलेल्या मागणीसंदर्भात दि. ०७.०९.२०२२ रोजी किंवा सादरीकरणासाठी स्थगित करण्यात आलेल्या अन्य तारखेस सन्माननीय उच्च न्यायालयासमक्ष उपस्थित राहावे. पुढे, जीओएल ऑफशोअर लि. (परिसमापनात) यांचे कोणीही नाविक/क्रू सदस्य, मजूर व कर्मचारी वर्ग यांना ओएलआर क्र. १२/२०२२ ची प्रत अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कार्यालयात भेट देऊन किंवा त्यांना लेखी विनंती करून प्राप्त करता येऊ शकेल.

सदर प्रकरण सन्माननीय विद्वान न्यायाधीश एन. जे. जमादार, सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यां्चया समक्ष दि ०७.०९.२०२२ रोजी सुनावणीसाठी येईल. दिनांक : २२ ऑगस्ट, २०२२

सही/-अधिकृत परिसमापक उच्च न्यायालय, मुंबई ५वा मजला, बँक ऑफ इंडियाइमारत, एम. जी. रोड फोर्ट, मुंबई - ४०० ०२३. दूर. : २२६७ ००२४, २२६७ ५००८.

फार्मेड लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फार्मेड हाऊस, १४१, वालचंद हिराचंद मार्ग, मुंबई-४०० ००१. टेलि :०२२-२२६१७५२५

कॉर्पोरेट कार्यालय: सत्त्वा माईंडकॉम्प टेक पार्क, तळ मजला, कार्यालय १, १४९-ए, इपीआयपी ॥ फेज, व्हाईटफिल्ड इंडस्ट्रियल एरिया, बंगळुरू-५६० ०६६.

टेलि : ०८०-६९२७८०००, ई-मेल : co.law@pharmed.in सीआयएनःयु२४२३०एमएच१९४६पीएलसी००५१२१

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीचे सभासदांचे ७४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) फार्मेड हाऊस, १४१, वालचंद हिराचंद मार्ग, मंबई-४०० ००१ येथे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात येईल. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ महताचना कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम नियम १०ला अनुसरून कंपनीचे सभासदांचे नोंदवही आणि शेअर हस्तांतर एजीएम मध्ये सभासदांद्वारे जर मंज्री केल्यास लाभाशांच्या देय साठी १६ सप्टेंबर, २०२२ रोजी बंद राहतील

पुढे कळविण्यात येते की, २ ऑक्टोबर, २०१८ च्या प्रभावापासून शेअर्स चे हस्तांतर जर डिपॉझिटरीकडे डिमॅटेरिअलाइजड स्वरुपात धारक नसल्यास तर त्याचे कार्यवाही करू शकणार नाही. म्हणून सभासदांना विनंती आहे की, त्यांनी डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करावा. त्यांचे शेअर्स डिमटेरिअलाईजड स्वरूपात बदल करण्यासाठी सभासद बंगळ्रू येथे कंपनीचे कार्यालय किंवा कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर एजंट कॅमिओ कॉपोरेट सर्व्हिसेस लिमिटेड, सुब्रमनियम बिल्डिंग क्र. १, क्लब हाऊस, चेन्नई-६०० ००२, टेलि:०४४-२८४६ ०३९०, ई-मेल agm@cameoindia.com येथे विनंती पाठवू शकतात.

कपंनीचे आयएसआयएन-आयएनई०ईईआय०१०१७ फार्मेड लिमिटेड करिता

सही / -नोशीर बी श्रॉफ ठिकाण : बंगळरू पर्ण वेळ संचालक दिनांक : २३ ऑगस्ट, २०२२ डिआयएन:००६२५२६१

जाहीर सचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, विक्रम अरविंद वाघ हे आमच्या एका अशिलांसमवेत सर्व भार, गहाण व दावे खटले यांपासून मुक्त, स्पष्ट व विपणनयोग्य हक्क असलेल्या व संबंधित मालमत्तेच्या रिक्त ताब्यासमवेत खालील अनुसूचीत विस्तृतपणे विवरणीत मालमत्तेची विक्री करण्यासाठी बोलणी करीत आहेत.

कोणाही व्यक्तीचा सदर मालमत्तेमध्ये वा तिच्या विरोधात, उत्तराधिकार, गहाण, विक्री, भेट, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार, न्यास, वहिवाट, देखभाल, सविधाधिकार वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा असल्यास त्यांनी तो लिखित स्वरूपात अधोहस्ताक्षरितांना त्यांचे कार्यालय पत्ता ३ रा मजला, यशवंत चेंबर्स, बुरजोरजी भरूचा मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत सादर करावा अन्यथा अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाविना सदर मालमत्तेची विक्री व हस्तांतरण पूर्ण करण्यात येईल व दावे, काही असल्यास, ते अधित्यागित समजण्यात येतील.

वरील संदर्भित अनुसूची

रो हाऊस अर्थात निवासी बंगलो क्र. ८ (पूर्वीचा बंगलो क्र. सी - १), तळ अधिक एक वरचा मजला समाविष्ट, एकत्रित बिल्ट अप क्षेत्र १५७ चौ. मी., प्लॉट क्र. ५६९बी धारक जिमनीच्या भूखंडावरील (मूळ प्लॉट क्र. ५६९ चा भाग असलेला), चेंबूरची उपनगर योजना क्र. ३ व सीटीएस क्र. १७४०, गाव चेंबूर, गोल्फ लिंक्स् को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या गुलाब बाग नावाने ज्ञात मालमत्तेचा भाग असलेला, डॉ. ए. सोरेस मार्ग, चेंबूर, बृहन्मुंबई, नोंदणीकरण जिल्हा व उपजिल्हा मुंबई पनगर येथील तसेच (१) गोल्फ लिंक्स् को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे वितरीत शेअर प्रमाणपत्र क्र. ८ दिनांकित २९ सप्टेंबर, १९७४ अंतर्गत विभिन्न क्र. ३६ ते ४० (दोन्ही समाविष्ट) धारक पाच पूर्णत: प्रदानित शेअर्स. (२) सदर सोसायटी व तिच्या संपत्तीतील प्रमाणातील हक्क, अधिकार व हितसंबंध (प्लॉट क्र. ५६९बी धारक जिमनीच्या भूखंडावरील (मूळ प्लॉट क्र. ५६९ चा भाग असलेला) यांचा समावेश, चेंबूरची उपनगर योजना क्र. ३ येथील तसेच त्यांचा विद्यमान व भविष्यकालीन संभाव्य विकास), वरील बंगलो व वरील शेअर्सशी संबंधित.

दिनांक: २३ ऑगस्ट, २०२२

मुंबई

२३.०८.२०२२

सही/-मे. हरकचंद ॲन्ड कं. ३ रा मजला, यशवंत चेंबर, बुरजोरजी भरूचा मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 1 मुंबई

(भारत सरकार, वित्तीय मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ (५वा मजला सिंथिया हाऊस, बालार्ड इस्टेंट, मुंबई-४००००१) ओ.ए.क्र.३०८ सन २०२१ पंजाब नॅशनल बँक ...अर्जदाः

सब ग्लोबल एंटरटेन्मेंट मिडिया प्रा.लि. व अन्य ...प्रतिवार्द

सब ग्लोबल एंटरटेन्मेंट मिडीया प्रा.लि., ३-४, सुख शांती, ८वा रोड, जेव्हीपीडी स्कीम विलेपार्ले(पश्चिम), मुंबई-४०००४९ अरमान प्रोजेक्ट्स प्रा.लि., युनीट क्र.३/६५, सुख शांती नुतन, लक्ष्मी सोसायटी, कूप

हॉस्पिटल लेन, पीएनबी समोर, जुहु-४०००४९. कृष्णा स्टुडिओ नेटवर्क प्रा.लि., युनीट क्र.३/६५, सुख शांती नुतन, लक्ष्मी सोसायटी, कृप

हॉस्पिटल लेन, पीएनबी समोर, जुहु-४०००४९. रामचंद्र पी. पुरोहित, बी-२०८, धवलगिरी अपनाघर युनीट ८ सीएचएस, लोखंडवाला अंधेरी(पश्चिम), मुंबई-४०००५३

समन्स . ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सदर न्यायाधिकरणात वरील उद्घेखित अर्ज दाखल केला आहे. . ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिद ऱ्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

तम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलादारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २७ **सप्टेंबर**, २०२२ **रोजी दु. १२.००** उपस्थित . सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ०४ ऑगस्ट, २०२२ रोजी दिले.

कर्ज वसली न्यायाधिकरण-1. मंबर्ड

कुमाका इंडस्ट्रीज लिमिटेड

नॉद. का.: ४०४, शारदा चेंबर्स, ३३, सर विङ्गलदास ठाकरसे मार्ग न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२० कॉर्पो. का.: ५ वा मजला, रामकृष्ण चेंबर्स, बीपीसी रोड, अलकापुरी, वडोदरा- ३९० ००७, गुजरात. सीआयएन: एल९९९९एमएच१९७३पीएलसी०१६३१५. दूर.क्र. +९१ २६५-२३३००१९

वेबसाइट: www.kumakaindustries.com ई-मेल पत्ताः secretarial@kumakaindustries.com ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) कंपनीच्या भागधारकांनी लक्षात ठेवा की एप्रिल, २०२० आणि मे, २०२० मध्ये जारी केलेल्या सामान्य परिपत्रव क्रमांक १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२०, परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, १९/२०२१ आणि २९/२०२१ जानेवारीमध्ये जारी केले आणि डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ मे, २०२२ मध्ये जारी केले आणि इतर सर्व लागू कायदे आणि परिपत्रके भारत सरकारच्या कॉपॉरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) कुमाका इंडस्ट्रीज लिमिटेडची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) जारी केली. (कंपनी) व्हिडिओ . <mark>कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)</mark> द्वारे गुरुवार, २२/०९/२०२२ रोजी . ०३:०० वाजता (भा.वे.) आयोजित केले जाईल.

. अभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी वरील परिपत्रकांचे पालन करून, एजीएमच्य सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१–२२ च्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व भागधारकांना पाठवल्या जातील ज्यांचे र्डमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकत आहेत. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण . करणाऱ्या आणि ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी प्रहभागींमार्फत त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल नंबर त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये नोंदवावे. प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कंपनीचे रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजेंट **लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि.**, insta@linkintime.co.in येथे ४८ व्या एजीएम आणि वार्षिक . अहवाल २०२१–२२ ची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर, www.kumakaindustries.com आणि आरटीएचे

संकेतस्थळ www.linkintime.co.in वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार दूरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान त्यांचे मत देण्याची संधी असेल. प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या भागधारकांसाठी आणि ज्य भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दुरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत भागधारकांना नोटीसमध्ये प्रदान केली जाईल. कंपनीच्या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल. असे तपशील मिळवण्यासाठी भागधारकांना www.kumakaindustries.com ला भेट देण्याची विनंती केली जाते. भागधारकांनी कृपया लक्षात ठेवा की वरील परिपत्रकांच्या संदर्भात, कंपनी एजीएम सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती भागधारकांना पाठवणार नाही.

> कुमाका इंडस्ट्रीज लिमिटेड करीता पंकज एम. कडाकिय

ठिकाण : वडोदरा व्यवस्थापकीय संचालक

वकील : भरतकुमार झा जाहीर सूचना

वसई येथील मा. श्री आर. एच. नाथाणी, दिवाणी न्यायाधिश व स्तर, वसई हयांच्या न्यायालयात

> ने.ता.०८/०९/२०२२ चौ.अ.क्र.९८/२०२२ नि.क्र. ०५

Prashant Shankar Raut

Flat no. 03, Ground floor, B wing, situated at kwality co-operative housing society limited, Panchal Nagara, Near dhyan mandir, Nallasoaparawest, Tal. Vasai, Dist. Palghar. 2. Satyavati Shankar Raut

Flat no. 03, Ground floor, B Wing, situated at Kwality co-operative housing society limited, Panchal Nagar, Near dhyan mandir, Nallasoapara west, Tal. Vasai, Dist. Palghar.

3. Kimaya Dyaneshwar Pujari Flat No. B 202, Krushna complex society, M. I. D. C. road, Mira Bhayandar, Dist, Thane. Arya Ashok Bendre flat no. 402, Kalkai, Virar road, Near Gyatri Temple, Nagindaspada,

Nallasoapara West, Tal. Vasai

Namita Narendra Ghaq. Kumbhosi, P.O. - Shedsai roha, Raigad, Dist. Raigarh 6. Swapnali Shankar Raut

Flat No 03, Ground Floor, B Wing, situated at Kwality co-operative housing society limited, Panchal Nagar, Near dhyan mandir, Nallasoapara west, Tal. Vasai, Dist. Palghar

.... Applicant

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक ३०/०६/२०२२ रोजी Late Shankar Ratanji Raut, died on 3/07/2019. रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळ्णेसाठी या

न्यायालयात **चौकशी अर्ज क्रमांक ९८/२०२२** दाखल केला आहे. **Schedule of Property** Flat no. 003, Ground Floor, B wing, Kwality co-operative housing society limited, Panchal Nagara, Nallasoapara west, Tal.

Vasai, Dist. Palghar, situated at Survey No. 83, Village - Nilemore. ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात **चौकशी अर्ज** क्रमांक ९८/२०२२ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी ह्या न्यायालयांत दिनांक ०८/०९/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटिस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरह वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार ह्यांना वारस दाखला देण्यात येईल ह्याची कपया नोंट घेण्यात यावी

आज **दि.१६/०८/२०२२** रोजी माझ्या सहिनिशी व न्यायालयाच्या अधिक्षक शिक्का



दिवाणी न्यायालय व स्तर वसई

जाहीर सूचना

याद्रारे सचना देण्यात येते की, पांड्रंगवाडी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, को-ऑपरेटिव्ह सोसायटी नोंदणीकृत नोंदणी क्र. बॉम्बे/हाऊ/२९३२ हा १९७१ अन्वये महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अधिनियम, १९६० च्या तरतुदीन्वये ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय सह्याद्री, पांडुरंगवाडी रोड क्र. १, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३ येथे ('सदर सोसायटी') हे त्यावरील उभ्या ''सह्याद्री'' नावाच्या इमारतीसह एकत्रित खालीलनमूद मिळकतीचे मालक आहेत आणि सदर सोसायटीने सर्व बोजांपासन मुक्त सदर अस्तित्वातील इमारत पाडण्याकरिता त्यांच्या विकासासाठी विकासक म्हणन आमचे अशील यांची नियुक्ती केली आहे. पुढे याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सोसायटीने आम्हाला सादर केले आहे की, खालीलनमूद मिळकतीसंदर्भात खालील नमूद जमीन, दोन्ही अभिहस्तांकन विलेख ज्याद्वारे सोसायटीने दोन्ही दिनांक १७ जुलै, १९७१ रोजीचा असा नोंदणी क्र. बॉम्बे/आर/३१२८/१९७१ (प्लॉट क्र. आर - ४ संदर्भात) आणि नोंदणी क्र. बॉम्बे/आर/३१२९/१९७१ (प्लॉट क्र. आर - ५ संदर्भात) ('सदर प्रपत्रे') संपादित केले आहेत, सदर सोसायटीकडे उपलब्ध नाहीत आणि सदर सोसायटीला विश्वास आहे की, सदर हरविले आहेत आणि सापडत नाहीत आणि सदर प्रपत्रे व्यक्ती वा पक्ष वा कोणत्याही बँक वा वित्तीय संस्थेसह सांपर्श्विक तारण म्हणून वा गहाण स्वरूपात वा कोणतेही कर्ज वा अग्रीम स्वरूपाकरिता तारण वा समन्यायी गहाणादारे ठेवण्यात आलेले नाहीत.

मिळकतीचे वर्णन

जिमनीचा सर्व भाग आणि विभाग स्थित आहे पांडुरंगवाडी रोड क्र. १, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३ येथे असा सीटीएस क्र. १५५/डी, मुख्यत्वे असा प्लॉट क्र. आर-४ आणि आर-५ हा खासगी लेआऊटचा ज्ञात पांडुरंगवाडी, मुंबई महानगरपालिकेद्वारे संमत, जिमनीचा भाग असा सर्व्हे क्र. ६४ आणि ६५ (भाग), महसूल गाव पहाडी गोरेगाव (पूर्व) मधील, तालका बोरीवली. बांद्राच्या उपजिल्हा आणि मंबई उपनगर जिल्हा नोंद्रणीत. मोजमापित १२७०.६ चौरस मीटर्स वा त्याप्रमाणे शहर सर्व्हे नोंदणीप्रमाणे एकत्रित त्यावरील उभ्या ''सह्याद्री' नावाच्या इमारतीसह सोसायटीच्या सभासदांद्वारे अधिवासित, सीमाबद्ध खालीलप्रमाणेः

उत्तर वा त्या दिशेनेः पांडुरंगवाडी रोड क्र. १ आणि बाग सीटीएस क्र. १५५ बी द्वारे; दक्षिण वा त्या दिशेनेः जमीन असा सीटीएस क्र. १६६ द्वारे;

पश्चिम वा त्या दिशेनेः जमीन असा सीटीएस क्र. १५५ई द्वारे;

पूर्व वा त्या दिशेनेः जमीन असा सीटीएस क्र. १५५ए द्वारे

सर्व व्यक्ती ज्यांना कोणताही दावा येथे वर वर्णिलेल्या मिळकतीवर आणि/वा सदर अस्तित्वातील इमारत आणि/वा त्याच्या भागावर दाव्यांसह विक्री स्वरूपात, अदलाबदल, अभिहस्तांकन, गहाण, प्रभार, धारणाधिकार, बक्षीस, विश्वस्त, विभाजन, वारसाहक्र, कब्जा, निर्वाह, व्यवसाय, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडे, उप-भाडे, परवाना, धारणाधिकार, केअर - टेकर पद्भत, सुविधाधिकार, कोणत्याही कराराद्वारे अन्य हक, अभिहस्तांकन विलेख, लेख, मृत्यूपत्र, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्थापन/मांडणी, प्रलंबित वाद, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा वा न्यायालय आदेश, कंत्राट, विकास हक्क, एफएसआय वा टीडीआर वा बोजा वा अन्य स्वरूपात असल्यास, लिखित पद्धतीने त्याच्या पुष्ठ्यर्थ कागदोपत्रांसह निम्नस्वाक्षरीकारांना जी - १६, विरेश्वरधरा, ११७-ए, बजाज रोड, विलेपार्ले (प), मुंबई ४०००५६ येथे सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसात यादारे सचित करावे. अन्यथा कसरवार ठरल्यास. कोणताही असा शेअर. हक्क. नामाधिकार, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/वा मागणी असल्यास, अधित्याग केल्याचे आणि/वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि आमचे अशील गृहीत धरतील की, सदर मिळकतीसाठी सदर सोसायटीचे नामाधिकार आणि वर वर्णिलेली अस्तित्वातील इमारत सर्व बोजांपासून मुक्त आणि पणनयोग्य आहे आणि आमचे अशील सदर सोसायटीसह व्यवहाराची प्रक्रिया करतील.

सदर दिनांक २३ ऑगस्ट, २०२२.

मेसर्स माहिमतुरा अँड कं (उपनगर) वकील आणि सॉलिसिटर्स

भारत सरकार वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.। २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५.

वसूली कार्यवाही क्र. ८६८ सन २०१६ (डीआरटी-II च्या ओ.ए. क्र. ३८६८ सन २००४ मधील हस्तांतर आर.पी. क्र. ०५ सन २००६) परिक. १३४ पुढील दिनांक: १३.०७.२०२२ .अर्जदार/प्रमाणपत्र धारव

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स मे. साऊंड क्राफ्ट इंडस्ट्रिज लि.

(नोंदीवरील असलेले अधिकृत परिसमापक)

विक्रीची उदघोषणा मांडण्याकरिता सचना र. अ**थिकृत परिसमापक उच्च न्यायालय, मुंबई**, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ५वा मजला, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२२ मुंबई द्वारे/ साऊंड क्राफ्ट इंडस्ट्रिज लिमिटेड, नारायण बिल्डिंग, २२, एल.एन. रोड, दादर (पूर्व), मुंबई-४०० ०१४ चे असलेले समापक

२. राजकुमार सी. बसंतानी ३. सीमा आर. बसंतानी, नारायण बिल्डिंग, २३, एल.एन. बिल्डिंग, दादर (पूर्व), मुंबई-४०० ०१४ आणि . ७०१, पिंकी पॅनोरमा, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२.

याअर्थी सन्माननिय पीठासन अधिकारी यांनी व्याज आणि परिव्ययासह रु. ८,६०,९७,२१४.२६ (रुपरे आत करोड़ साठ लाख सत्याणव हजार दोनशे चौदा आणि सव्वीस पैसे मात्र) ची रक्कम अर्जदार बँक/वित्तीय संस्थेला चुकती करण्यासाठी **ओ. ए. क्र. ३८६८ सन २००४** मधील वसुली प्रमाणपत्र निर्गमित

ज्याअर्थी तम्ही रक्षम चकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमट मिलकत जम केली आणि तिच्या विक्रीचे आदेश दिले.

गुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरित ुरुरा। १३/७/२०२२ रोजी निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकती किंवा त्यांच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे

मिळकतीचे विस्तृतीकरण

म्लॅट क्र. बी-१७ आणि बी-१८, २रा मजला, स्वाती मनोस[ँ], ओम स्वाती मनोस सीएचएस लि., हंसाली टॅंक रोड येथे स्थित, बुलन मिल्स लेन, दादर, मुंबई-४०० ०२८. माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने या २० जुन, २०२२ रोजीस दिले.

(आशु कुमार) वसुली अधिकारी कर्ज वसली न्यायाधिकरण -

सही /-

..प्रतिवादी/प्रमाणपत्र ऋणकं

जाहीर सूचना तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की,

प्रति.

१. संबंधित सोसायटी

संबंधित बी.एम.सी. प्राधिकारी

सौ. साधना आनंद गुप्ता या फ्लॅट क्र. २०२, लिगसी सी.एच.एस[ं].लि., दादाभाई रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ च्या मालक आणि प्रत्येकी रु. १०/ चे ५ (पाच) पूर्ण भरणा शेअर्सच्या धारक असून त्यांच्याकडून दिनांक ०७.०४.२०१३ रोजीचे विभिन्न क्र. ०२१ ते ०२५ धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ०५ हरवले आणि/किंवा गहाळ झाले आहे आणि सदर सभासदांनी दिनांक ०९.०९.२०२१ रोजीच्या एंटी क्र. १४३४/२०२१ अन्वये डी.एन. नगर पोलीस स्टेशन प्राधिकारी यांच्यासह पोलीस तक्रार दाखल केली आहे आणि सभासदांनी दिनांक २७.०७.२०२२ रोजी शतीपूर्ती बंध देखील निष्पादित केला आहे आणि प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीकरिता सोसायटीला विनंती केली आहे. तथापि. जनतेच्या सभासदांना यादारे सचित करण्यात येते की, जर कोणालाही कोणत्याही प्रकारे सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही विपरित दावा आणि/किंवा कोणताही आक्षेप असल्यास याद्वारे त्यांचा दावा सदर प्रकाशनापासून १४ दिवसांत जमा करण्याचा आणि योग्य दस्तावेजी पुराव्यासह वरील पत्त्यावर संपर्क करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त वेळेनंतर आणि दस्तावेजी पुराव्याशवाय प्राप्त झालेले दावे गृहित धरले जाणार नाहीत.

लिगसी को-ऑप. हाऊ. सोसा.लि.करिता सही/-अध्यक्ष/सन्मा. सचिव/सन्मा.खजिनदार ठिकाण : मुंबई

दिनांक : २२.०८.२०२२

जाहीर सूचना याद्वारे सर्वसाधारण जनतेस जाहीररित्या कळविण्यात

येत आहे की माझे अशील (१) श्रीमती ममता अविनाश राजानी, (२) श्री निरंजन जसवंत राजानी, (३) श्री गोपाल जितेंद्र राजानी (४) श्री नागेंद्र अरविंद राजानी (५) श्रीमती सुरेखा अजित पोपट (६) श्रीमती कश्मीरा मेहल ठक्कर, (७) श्रीमती उर्मिला चरण राजानी (८) श्रीमती रीमा एस. ठक्कर, लग्नापूर्वीचे नाव कु. रीमा चरण राजानी (९) श्रीमती मितिशा हफीझ वीरानी लग्नापूर्वीचे नाव कु. मितिशा चरण राजानी (१०) श्रीमती स्मिता वी. रावानी (११) श्रीमती रूपा डी. माडविल्लाकुम, (१२) श्रीमती शारदा ऊर्फ रत्ना एच. वाघानी (१३) कु. अमीता राजानी आणि (१४) श्री नैमिष खंडाडिया ("अशील") खालील विवरणित परिशिष्टात नमद स्थावर मालमत्ते (''सदर मालमत्ता'') चे संयुक्त मालक आहेत. याद्वारे जाहीरपणे सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येत आहे त्यांच्या द्वारे एव्हरशाइन बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संयक्त उपक्रम, एव्हरशाइन ग्रीन कोर्ट ज्वाइंट वेंचर यांच्या श्री रामचंद बी. लुधानी आणि श्री लछमन लधानी यांच्या माध्यमाने आणि ग्रीन कोर्ट ू असोसिएटुस यांचे पार्टनर्स श्री जूड एस. परेरा, श्री जॉर्डन एस. परेरा, श्री रमेश सी. कोटी आणि श्री डॉमिनिक पी. मेनेजेस (''डेव्हलपर्स'') यांच्या माध्यमाने त्यांच्यासह क्रियान्वित केलेले विकास करार मागे घेतले आहे. रह केले आणि समाप्त केले

दिनांक ३०.०६.२०२२ आणि दिनांक १२.०७.२०२२ रोजीच्या नोटिसींच्या अनुषंगाने माझ्या अशीलांनी वसई येथील माननीय सिविल कोर्ट (एस.डी.) यांचे समक्ष प्रलंबित स्पे. सिविल वाद क्र. ११/२०१० (''वाद'') मध्ये दाखल सहमति मागे घेतली आहे आणि यानगोग मार्थ अणील आणि/किंवा त्यांच्या पर्ववर्तियांद्वारे डेव्हलपर्स यांच्या बाजूने क्रियान्वित कन्वेंस डीड्स, पॉवर ऑफ अटार्नीज, जाहीरनामा इत्यादी सह आणि इतर कोणत्याही नावाच्या आणि प्रकारच्या दस्तावेज आणि विविध डीडस अंतर्गत डेव्हलपर्स सोबत क्रियान्वित केलेले विकास करार देखील समाप्त करण्यात आले आहे. सदर प्रलंबित वाद मध्ये माननीय न्यायालय यांना वरील नमूद तथ्यांची माहिती देण्यात आली आहे आणि माझे अशील सदर मालमत्तेवर त्यांचे हक पुढे सुरक्षित राखण्यासाठीची कार्यवाही करीत आहेत.

या सचनेदारे सर्वसाधारण जनतेस सावध करण्यात येत आहे की कोणत्याही व्यक्तीने डेव्हलपर्स किंवा त्यांच्या वतीने दावा करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीसोबत विक्री. खरेदी. हस्तांतर, विकास. असाइनमेंट, भेटवस्तू, भाडेपटुटा, लीव अण्ड लायसंस, सुविधाधिकार, गहाण किंवा सदर मालमत्ता किं<u>वा</u> त्यातील कोणत्या भागास प्रभावित करणाऱ्या आणि स्पर्श करणाऱ्या अन्य कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही माध्यमा संदर्भात कोणतेही करार, व्यवहार किंवा कंत्राट क्रियान्वित करू नये. जर कोणतीही व्यक्ती माझ्या अशीलांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भागा संदर्भात अजानपणे किंवा जाणूबुजून कोणताही असा व्यवहार करेल तर ते सर्वथा शन्य. प्रभावहीन आणि अवैध असेल आणि लक्षात असु द्या की माझे अशीलांवर हे बिलकुल बंधनकारक किंवा कायदेशीर लागू होणार नाही. जर कोणतीही व्यक्तीने येथे नमूद प्रमाणे सदर मालमत्ता किंवा त्यातील कोणत्याही भागा संदर्भात कोणताही व्यवहार क्रियान्वित केला असेल तर त्यांनी समर्थनीय दस्तावेजां सह खालील स्वाक्षरीदारांना त्यांच्या खालील नमूद पत्त्यावर लेखी म्बरूपात कळवावे जेणेकरून माझे अशील यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यास सक्षम

असतील. वरील संदर्भित परिशिष्ट व्हिलेज मालोंडे, तालुका वसई, जिल्हा पालघर

येथील मोजमापित एकूण ९६५ गुंठेची सर्व्हे क्र. ५८ ए/१ (सीटीएस क्र. ३७४ एवं ३७५ संबंधित) ची मोजमापित १३५ गुंठा जमीन आणि सर्व्हे क्र. ५५ (भाग), हिस्सा क्र. ए/१, सर्व्हे क्र. २६, हिस्सा क्र. १ए/२ (भाग) आणि सर्व्हे क्र. २५ ची मोजमापित ८३० गंठा अविभाजित आणि विभाजित न केलेल्या जमीनीचे सर्व भाग आणि हिस्से. दिनांक २४ ऑगस्ट २०२२

अंड. मनीष एन. राजानी ए-१०६, १ला मजला, विश्वकर्मा नगर फेझ १

बिल्डिंग नं. ५ सीएचएसएल, बँक ऑफ इंडियाच्या वर, अंबाडी रोड वसई (पश्चिम) - ४०१ २०२ तालुका वसई, जिल्हा पालघर महाराष्ट्र, भारत.

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

जाहीर सूचना

(१) अनिरुद्ध आनंद गप्ता आणि (२) श्री. सुशांत आनंद गुप्ता हे फ्लॅट क्र. २०३, लिगसी सी.एच.एस.लि., दादाभाई रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ चे संयुक्त मालक आणि प्रत्येकी रु. १०/ चे ५ (पाच) पूर्ण भरणा शेअर्सचे धारक असून त्यांच्याकडून दिनांक ०७.०४.२०१३ रोजीचे विभिन्न क्र. ०२६ त ०३० धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ६ हरवले आणि/किंवा गहाळ झाले आहे आणि सदर सभासदांनी दिनांक ०९.०९.२०२१ रोजीच्या एंट्री क्र. १४३४/२०२१ अन्वये डी.एन. नगर पोलीस स्टेशन प्राधिकारी यांच्यासह पोलीस तक्रार दाखल केली आहे आणि सभासदांनी दिनांक २७.०७.२०२२ रोजी शतीपूर्ती बंध देखील निष्पादित केला आहे आणि प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीकरिता सोसायटीला विनंती केली आहे. तथापि, जनतेच्या सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की, जर कोणालाही कोणत्याही प्रकारे सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही विपरित दावा आणि/किंवा कोणताही आक्षेप असल्यास यादारे त्यांचा दावा सदर प्रकाशनापासन १४ दिवसांत जमा करण्याचा आणि योग्य दस्तावेजी पराव्यासह वरील पत्त्यावर संपर्क करण्याचा संह्ला देण्यात येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त वेळेनंतर आणि दस्तावेजी पुराव्याशवाय प्राप्त झालेले दावे गृहित धरले जाणार नाहीत.

लिगसी को-ऑप. हाऊ. सोसा. लि. करिता

ठिकाण : मंबई दिनांक : २२.०८.२०२२







तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की,

अध्यक्ष/सन्मा. सचिव/सन्मा. खजिनदार

नेबसाइटसवर अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथे आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध आहेत.

शाखा- स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट शाखा-१, मुंबई एसएएम १ शाखा, दि आर्केड, २ रा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेंड, मुंबई ४०० ००५ जाहीर सूचना सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः खालील उल्लेखित कर्जदार/हमीदार यांना याद्वारे सुचना देण्यात येते की, कर्जदारांना बँकेद्वारा कर्ज/पतस्विधा मंजुर करण्यात आली होती


करण्यात आले आहे. नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कर्जदार/हमीदारांसह केलेला कोणताही व्यवहार हा बँकेद्वारा उपलब्ध कायदेशीर प्रक्रियेच्या अधीन असेल कर्जदार/हमीदारांना याद्वारे पंधरा दिवसांत त्यांचा थकबाकी भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कसूर केल्यास योग्य कायदेशीर कार्यवाही/प्रक्रिया करण्यात येईल. कर्जदार/हमीदारांचे नाव आणि त्यांचा पत्ता कर्जदाराचे नावः हेम स्टील्स लि














पत्ता: तळघर कार्यालय क्र. ३





हेमंत मावजी देडिया

प्रितेश कीर्तिकुमार जैन

मुंबई - ८०

पत्ता : फ्लॅट क्र. बी/५०१, मारुती पत्ता : फ्लॅट क्र. ई/२०२, सांघवी टॉवर, मीरा-भाईंदर रोड, मीरा रोड अपार्टमेंट, जे.एन. रोड, मुलुंड (प),



मुंबई - ८० आदिनाथ री-रोलिंग प्रा. लिमिटेड पत्ता : जी/३, तळमजला, गोकुळ

कर्जदार/हमीदारांचे नाव आणि त्यांचा पत्ता

कर्जदाराचे नाव: मे. नोव्हा बिमेट टेक्नॉलॉजीस प्रा. लि. थकीत: २२.१२ कोटी पत्ता: ३५/एच, लक्ष्मी इं., इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५८. येथे देखील : ८०१, क्रिष्णा पॅलेस अमीन मार्ग, राजकोट

३६०००१ गजरात. कर्जदाराचे नाव आणि छायाचित्र खालीलप्रमाणे



फेथपूर, राजकोट, गुजरात, पिन - ३६०३७०



मजला, गुलमोहर सोसायटी, गुलमोहर रोड लेन. कोस्टा कॅफे . समोर, जेव्हीपीडी, मुंबई - ४९

स्टेट बँक ऑफ इंडिया

कंपनी योजना अर्ज क्र. १४३ हा २०२१ .पहिले अर्जदार कंपनी हस्तांतरणकार क्र. १ कंपर्न ..दुसरी अर्जदार कंपनी, हस्तांतरणकार क्र. २ कंपनी

...तिसरी अर्जदार कंपनी

हस्तांतरिती कंपर्न अर्जाच्या सुनावणीची सूचना

कंपनीद्वारे सादर कंपनीज अधिनियमाच्या कलम २३० ते २३२ अन्वये दाखल कंपनी अर्ज क्र १४३ हा २०२१ राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण, मुंबई खंडपीठद्वारे ऑगस्ट ३, २०२२ रोजी

दाखल करण्यात आला. मथळा अर्ज हा राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण, मुंबई खंडपीठचे न्यायालय खोली क्र. २, सन्मान्य सभासद श्री. प्रदीप नरहरी देशमुख आणि श्री. श्याम बाबू गौतम यांचे समाविष्ट विभाग खंडपीठसमक्ष सुनावणीकरिता सप्टेंबर ५, २०२२ रोजी स. १०.३० वा

सदर दिनांक २३ ऑगस्ट, २०२२. चॅलेट हॉटेल्स लिमिटेडकरित

महाव्यवस्थापक - कायदा आणि कंपनी सचिव

फ्युचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर (सीआयएन) : एल४५४००एमएच२००८पीएलसी१७९९१४ नोंदणीकृत कार्यालय : नॉलेज हाऊस, श्याम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जवळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई - ४०००६० टेलि. : ०२२-४०५५२२०० । फॅक्स : ०२२ - ४०५५२२०१. इमेल :info.fmnl@futuregroup.in वेबसाइट : www.fmn.co.ir

१४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि ई-मतदान माहिती

गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') / अन्य श्राच्य दुक माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') घेतली जाणार असून त्यात एजीएम घेण्याबद्दलच्या नोटीशीत नमूद . कामकाज केले जाणार असून ही एजीएम कंपन्या कायदा, २०१३ मधील लागू असणाऱ्या तरतुदींच्या गलनानुसार, तसेच कॉपोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या सामान्य परिपत्रकांनुसार, म्हणजेच परिपत्रक क्र ११४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, ०२/२०२१, १०/२०२१, २०/२०२१ आणि ३/२००२ सहवाचता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन'') आणि सेबी परिपत्रक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ च्या अनपालनात घेतली जाणार आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १०१ च्या तरतुदी त्या अंतर्गत बनवलेले नियम, लिस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन ३६ आणि जनरल मिटींग वरील सेक्रेटरीज स्टॅंडर्ड (एसएस–२) नुसार ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह तेथे करावयाचे कामकाज मांडणारी एजीएमची नोटीस ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस २३ ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना ई-मेल द्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले आहे.

अधिनियमाच्या कलम ९१ सह वाचत कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ नुसार एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार २२ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस भरून) बंद राहतील.

अधिनियमाचे कलम १०८ सहवाचता वेळोवेळी सुधारणेनुसार त्याअंतर्गत केलेले नियम आणि लिस्टिंग ायुलेशन्सच्या रेग्युलेशन्स ४४ च्या तरतुदीच्या अनुपालनात कंपनीने नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड . 'एनएसडीएल'') च्या इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत (रीमोट ई-मतदान) इलेक्ट्रॉनिकली त्याचे मतदान करण्यासाठी सुविधा पुरवली आहे. सर्व सभासदांना कळवण्यात येते की:

आणि बुधवार २१ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर एनएसडीएलद्रारे रीमोट इ-मतदानाचे मोड्यूल अक्षम केले जाईल. ३. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठीची पात्रता

https://www.evoting.nsdl.com येथे दिलेल्या सूचनांनुसार आणि रीमोट इ-मतदान प्रक्रियेनुसार त्यांची मते नोंदवू शकतील. . सभासदांनी याची नोंद घ्यावी की :

. बी. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेले असेल अशा व्यक्तीलाच रीमोट इ-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास तसेच एजीएममध्ये मतदान करण्यास परवानगी दिली जाईल.

> लिंकटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे mt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवा व विनंती पत्रात फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, इ-

मेल पत्ता, पॅन (पॅन कार्डाची स्वयंप्रमाणित प्रत), आधार, (आधार कार्डाची स्वयंप्रमाणित स्कॅन्ड प्रत) जोडा.

एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम सहभाग संदर्भातील तांत्रिक सहाय्य किंवा कोणत्याही चौकशीच्या बाबतीत तुम्ही भागधारकांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकता आणि भागधारकांसाठी ई–मतदान युजर मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९० आणि १८०० २२४ ४३० वर कॉल करू शकता किंवा एक

वार्षिक अहवाल व नोटीस कपनीच्या वेबसाइटवर www.fmn.co.in येथेही, तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या


फ्यचर मार्केट नेटवर्क्स लिमिटेडसाठी अनिल चेरियन








थकीत: १४.६२ कोटी







४००००९, महाराष्ट्र

सौ. हेमलता सालोट

पत्ताः फ्लॅंटक्र. बी/५०१, श्री

मारुती अपार्टमेंट, जे.एन. रोड.

श्री. तेजस सालोट

पत्ता: फ्लॅट क्र. बी/५०१. श्री

मारुती अपार्टमेंट, जे.एन. रोड.

मुलुंड (प), मुंबई - ८०

पत्ता: तळघर कार्यालय क्र. ३.

कर्जदाराचे नावः आदिती रे रोलिंग मिल्स प्रा. लि थकीत: ७.६९ कोटी पत्ता: जी/२, गोकळ, एस.टी. रोड, स्टील मार्केट, मशीद (प्), मुंबई कर्जदाराचे नाव आणि छायाचित्र खालीलप्रमाप

कर्जदार/हमीदारांचे नाव आणि त्यांचा पत्ता

श्री. कीर्तिकुमार सालोट पत्ताः फ्लॅट ब्रे मारुती अपार्टमेंट. जे.एन. रोड. म्लंड (प), मंबई - ८०

75 A

पत्ता: फ्लॅट क्र. बी/५०१, श्री मारुती अपार्टमेंट, जे.एन. रोड, मुलुंड (प), मुंबई - ८०



पत्ता : फ्लॅट क्र. बी/५०१. मारुती पत्ता : ७/३, स्वामी लीलाशाह हाऊ अपार्टमेंट, जे.एन. रोड, मुलुंड (प),







श्री. चेतन ध्रुव पत्ता : 'सुरेखा' ए/एस, ४ था

सही/-प्राधिकृत अधिकारी

खिस्ताबेल बॅप्टिस्ट

याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपनीच्या सभासदांची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम

...... १९८८ वर्षा अन्य पुरवस वाहर सब समारायामा चळव जारा चरा चार १. एजीएमच्या नोटिशीत नमूद केलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेल्या मतदानाद्वारे केले जाईल . २. रीमोट इ-मतदानाचा कालावधी रविवार १८ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल

ठरवण्यासाठीची कट–ऑफ तारीख १५ सप्टेंबर, २०२२ आहे. ४. ज्या व्यक्तींनी एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे भाग मिळवलेले असतील आणि कंपनीचे सभासद् झाले असतील आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच १५ सप्टेंबर, २०२२ रोजी अशा व्यक्तींनी जर भाग धारण केलेले असतील तर ते त्यांची मते एजीएमच्या नोटीशीत आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर

जरी सभासदांनी एजीएमपूर्वी इ-मतदानाद्वारे ठरावावर मत नोंदवले असले तरीदेखील सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राह शकतील/ सहभागी होऊ शकतील, परंतु त्यांना त्यांचे मत

६. जर तुम्ही तुमचा इमेल पत्ता कंपनीकडे/ डिपॉझिटरी (डिपॉझिटरीज) कडे नोंदवलेला नसेल, तर इ-मतदानासाठी लॉगिनबद्दलचा तपशील मिळवण्यासाठी तुम्हाला खालील सूचनांचे पालन करावे लागेल : कृपया ई-मेल ॲड्रेसे नोंदवण्यासाठी कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट (आरटीए),

कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा आणि तुमच्या डीपीच्या सूचनांनुसार तुमच्या इमेल पत्त्याची तुमच्या डीमेंट खात्यात नोंदणी करा.

विनंती श्रीमती पछुवी म्हात्रे किंवा अमित विशाल यांच्याकडे <u>evoting@nsdl.co.in</u> येथे पाठवावी.


ठिकाण : मुंबई तारीख : २३ ऑगस्ट, २०२२ हेड-लीगल व कंपनी सेकेटरी स्टेट बँक ऑफ इंडिया

> कर्जदार/हमीदारांचे नाव आणि त्यांचा पत्ता र्जिदाराचे नावः आदिनाथ री-रोलिंग प्रा. लि थकीत: १८.८५ कोटी पत्ता: जी/२, गोकुळ, एस.टी. रोड, स्टील मार्केट, मशीद (पू), मुंबई-०९



मार्ग, घाटकोपर (प), मुंबई - ८६







ठिकाण: मुंबई दिनांक: २३.०८.२०२२